

14th November 2023

The Secretary BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai - 400 001 Scrip Code: 500674 The Secretary
The National Stock Exchange of India
Limited
Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor
Plot No. C/1, G Block
Bandra-Kurla Complex, Bandra East
Mumbai - 400 050

### **Sub: Publication of Notice Convening the Meeting of Equity Shareholders**

Symbol: SANOFI

**Dear Sirs** 

Please find enclosed copies of advertisement of Notice Convening the Meeting of Equity Shareholders of the Company published on 14<sup>th</sup> November 2023, in newspapers ie., Business Standard and Navshakti.

You are requested to take the above information on record.

Thanking you,

Yours faithfully, For Sanofi India Limited

RADHIKA Digitally signed by RADHIKA KARTIK SHAH

KARTIK SHAH Date: 2023.11.14
18:16:25 +05'30'

Radhika Shah Company Secretary & Compliance Officer Membership No: A19308



**DDEV PLASTIKS INDUSTRIES LIMITED** 

CIN: L24290WB2020PLC241791 Registered Office: 2B. Pretoria Street. Kolkata Tel: 033-2282-3744/ 3745/ 3671/ 3699 E-mail: kolkata@ddevgroup.in; Website: www.ddevgroup.ir NOTICE OF DECLARATION OF INTERIM DIVIDEND AND RECORD DATE

Pursuant to Regulations 30, 42 and 43 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and provisions of Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of Companies (Management and Administration) Rules, 2014, the members are hereby informed that the Board of Directors have, at its meeting held on Sunday, 12th November, 2023 declared interim dividend of Rs. 0.50p (Fifty paise only) per fully paid up equity share of Re. 1/- each of the Company (@50%). It will be paid to the shareholders whose names appear in the Register of Beneficial Owners as on 22nd November, 2023, being the record date for the purpose, as provided by Nationa Securities Depository Limited (NSDL) & Central Depository Services (India) Limited (CDSL), within the prescribed statutory timelines i.e. on or before the 11th December, 2023.

The above information is also available on the website of the company (www.ddevgroup.in) and on the website of the Stock Exchange where the shares of the company are listed i.e. BSE

For Ddev Plastiks Industries Limited

nttps://iquippo.com/ The detailed terms and conditions of the e-auction

process will be set out in the Process Documer which can be obtained by the bidders at the

Company website https://bdil.co.in/home/ lisclosures-under- liquidation/ or by sending an

email request at inbharatidefip@deloitte.com The bids will be conducted through e-auction

The manner of the conduct of the e-auction process is as set out in the Process Document uploaded on the Company website or can be obtained by sending an email request at

Bid Increments shall be at 0.25% of reserve price.

The mode of sale is an open e-auction where bidders can view the highest bid during the oper

As set out in the Process Document uploaded on

inbharatidefip@deloitte.com.

Place: Kolkata

10 Manner of Obtaining the Process

13. Eligibility Criteria and other details

ncluding timelines and EMD

11. Manner of Submitting Bio

2. Mode of Sale

Tanvi Goenk Company Secretary

# PUBLIC ANNOUNCEMENT FOR E-AUCTION BHARATI DEFENCE AND INFRASTRUCTURE LIMITED (IN LIQUIDATION)

(Under Regulation 32 and 33 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016) NOTICE is hereby given to public at large for inviting bids from the interested bidders in connection with the e-auction to be held by the liquidator of Bharati Defence and Infrastructure Limited, in liquidation ("BBIL") "Company")" ("Corporate Debtor"), as per details mentioned in the table below. The e-auction process shall take place through online e-auction agency, iQuippo Services Limited via website https://quippo.com/ on 15th December 2023 for Parcel 1 under Category A and 16th December 2023 for Parcel 9 under Category B or such other later dates as may be intimated to the registered hidders by the liquidator.

istered bidders by the liquidator.	
RELEVAN	IT PARTICULARS
Name of the corporate debtor	Bharati Defence and Infrastructure Limited.
Date of incorporation of corporate debtor	June 22, 1976.
	Registered under Companies Act, 1956,
is incorporated/registered	Registrar of the Companies – Mumbai.
Corporate identity number of corporate debtor	L45200TG1993PLC015545.
Address of the registered office of	Oberoi Chambers- II, 646, Ground Floor, Link Road
corporate debtor	Near Lakshmi Industrial Estate, Andheri (West),
	Mumbai, Maharashtra, 400053.
Liquidation commencement date of the	January 14, 2019, by way of order passed by
corporate debtor	Hon'ble NCLT, Mumbai bench.
	Name: Mr. Vijaykumar V. lyer
registration number of the Liquidator	Registration Number:
	IBBI/IPA-001/IP-P00261/2017-18/10490
	Address: Deloitte India Insolvency Professionals
	LLP, One International Center, 27th to 32nd Floor,
	Tower 3, Senapati Bapat Marg, Elphinstone (W),
	Mumbai, Maharashtra, 400013.
	Email Address: viyer@deloitte.com
	Correspondence Address: Deloitte India Insolveno
	Professionals LLP, One International Center, 27th
	to 32nd Floor, Tower 3, Senapati Bapat Marg,
	Elphinstone (W), Mumbai, Maharashtra, 400013.
Data and Consultant	Email Address: inbharatidefip@deloitte.com
	Category A: 15th December 2023 from 12:00 p.m
	to 03:00 p.m.
Category B [Parcel 9]	Category B: 16th December 2023 from 12:00 p.m
	to 03:00 p.m.
	Bidders are requested to check the website of the
	Company at https://bdil.co.in/home/disclosures
	under-liquidation/ for any updates to the date and
Austion platform details	time of e-auction.
Auction platform details	iQuippo Services Limited
	RELEVAN Name of the corporate debtor Date of incorporation of corporate debtor Authority under which corporate debtor is incorporate identity number of corporate debtor Corporate identity number of corporate debtor Address of the registered office of corporate debtor Liquidation commencement date of the

the Company website or obtained by sending an email request at inbharatidefip@deloitte.com. An expression of interest may be submitted by an interested bidder by 28th November 2023 for Parcel Category A and Parcel 9 under Category B as described in the table below. Post due diligence and site visits, last date to submit the EMD by qualified bidders would be 2 days prior to the date of e-auction for the respective category in order to be eligible to participate in the e-auction to be held on 15th Decer 2023 and 16th December2023 respectively.

	Asset	Reserve Price (INR Crore)	EMD (INR Crore)
	Category A		
Parcel 1	BDIL as a whole, on a going concern basis, excluding the Excluded Assets: Including  Drawings and design of vessels  Licenses and Certifications- Shop establishment certificate, industrial License, etc.  Financial assets including trade receivables, loans and advances and security deposits  Part A Litigations (as specified under the Process Document)  Assets at NN Shipbuilders and Assets at Mannu Carriers  Excluding:  Cash and Cash Equivalents;  Assets at Bhoir Warehouse;  Kolkata Shipyard;  Mangalore Shipyard;  Assets at Goa;  Jabhol Shipyard;  Assets at Rutagiri Shipyard;  Head office of Corporate Debtor;  Assets at Gultare Yard;  Part B Litigations (as specified under the Process Document)  Further details in relation to the above shall be provided in the Process Oncument and the Data Room. Assets the Corporate Debtor located at the premises of NN Shipyard and Manu Carriers Corporation.	6.61	0.66
	Category B		
Parcel 9	Assets at NN Shipbuilders and Assets at Mannu Carrier which include 2 semi-constructed barges, steel plates, engines, DG sets, copper cables and other materials.	6.58	0.65

lengines, DG sets, copper cables and other materials.

The detailed description of assets forming part of the Parcels above, along with the terms and conditions of sale and e-auction process shall be as set out in the Process Document uploaded on the Company website or maybe obtained by sending an email request at inbharatideflip@deloitte.com. Notwithstanding anything contained above, the liquidator reserves his right to give preference to such bids which maximize the overall value to stakeholders of the Corporate Debtor. Bidders are requested to regularly visit the website of the Corporate Debtor hissy://bdil.co.in/ for the updates on e-auctions. Nothing contained herein shall constitute a binding offer or a commitment to sell any of the above Parcels.

Nothing contained herein shall constitute a binding offer or a commitment to sell any or the above Parcels.

The acquisition of the Parcels as mentioned above, shall be on an 'as is where is', 'as is what is', 'as is how is' and 'without any recourse' basis without any representation, warranty or indemnity by the Corporate Debtor or the liquidator. The detailed terms and conditions regarding the same are available in the Process Document uploaded on the website of the Corporate Debtor https://bdi.co.in/home/disclosures-under-liquidation/.

The auction will be conducted as per the provisions of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016. The prospective bidder is required to note that the sale shall be at the sole discretion of the liquidator, basis review of the credentials of the bidders and shall be as per the terms and conditions laid down in the Process Document, this Public Announcement, the insolvency and Bankruptcy Code, 2016 and the relevant regulations thereunder. The liquidator reserves the right to amend and/or annul this invitation including any timelines or the process therein, at any time, without giving or assigning any reasons or assuming any liability or costs. Any such amendment to the invitation, including the aforementioned timelines, shall be notified on the website of the Corporate Debtor https://bdil.co.in/home/disclosures-under-liquidation/.

For Bharati Defence and Infrastructure Limited Sdf.

Sd/Mr. Vijaykumar V. Iyer,
Liquidator for Bharati Defence and Infrastructure Limited
Insolvency Professional - Regn. No: IBBI/IPA-001/IP-P00261/2017-18/10490
Authorisation for assignment - No: AA1/10490/02/190224/105486 (valid till 19 February 2024)
Deloitte India Insolvency Professionals LLP One International Center, Tower 3,
27th-32nd Floor, Senapati Bapat Marg, Elphinstone Road (West), Mumbai 400 013, India.

Place: Chennai

Date: November 14, 2023

For more information please contact:

Sundaram Asset Management Company Ltd

(Investment Manager to Sundaram Mutual Fund)

Date : 14th November 2023 Place: Mumbai

## SANOFI INDIA LIMITED

Corporate Identification No.: L24239MH1956PLC009794 Registered Office: Sanofi House, CTS No. 117-B, L&T Business Park, Saki Vihar Road, Powai, Mumbai, India

#### Tel: +91 (22) 2803 2000, E-mail: igrc.sil@sanofi.com, Website: www.sanofiindialtd.com **FORM NO. CAA-2**

[Pursuant to Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013 read with the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016]

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL BENCH AT MUMBAI

COMPANY SCHEME APPLICATION (CAA) NO. 236 OF 2023 (under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013) IN THE MATTER OF: Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 read with the Companies (Compromises,

Arrangements and Amalgamations) Rules, 2016. AND IN THE MATTER OF: Composite Scheme of Arrangement among Sanofi India Limited ("Demerged Company") and

anofi Consumer Healthcare India Limited ("Resulting Company") and their respective shareholders and credit
AND SANOFI INDIA LIMITED (CIN: L24239MH1956PLC009794), PAN: AAACH2736F), a public limited company incorporated under the Companies Act, 1956, having its Registered Office at Sanofi House, CTS No. 117-B, L&T

#### Business Park, Saki Vihar Road, Powai, Mumbai – 400 072, India. ...Demerged Company NOTICE AND ADVERTISEMENT OF NOTICE CONVENING THE MEETING OF EQUITY SHAREHOLDERS OF SANOFI INDIA LIMITED

Notice is hereby given that, by an Order dated 9th November, 2023, in the Company Scheme Application (CAA) No. 236/MB/2023 ("Order"), the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ("Hon'ble Tribunal") has directed, inter-alia, that a Meeting of the equity shareholders of Sanofi India Limited ("Demerged Company") be convened and held on 18th December, 2023 at 11:00 a.m.(IST) through video-conferencing or other audio-visual means ("VC/OAVM") ("Meeting") to consider and if thought fit, to approve, with or without modification(s), the Scheme of Arrangement among Sanofi India Limited and Sanofi Consumer Healthcare India Limited and their respective shareholders and creditors ("Scheme").

Pursuant to the Order of the Hon'ble Tribunal as directed therein, the Demerged Company is convening the Meeting of the equity shareholders, on 18th December, 2023 at 11:00 a.m. (IST) through VC/OAVM in compliance with the provisions of the Companies Act, 2013 (\* 2013 Act") read with the applicable general circulars issued by the Ministry of Corporate Affairs (\*MCA"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (\*LODR") and Secretarial Standard on General Meetings as issued by the Institute of Company Secretaries of India (\*SS-2").

Institute of Company Secretaries of India (\*\*SS-2\*).

The Demerged Company has completed the dispatch of the aforementioned Notice dated 11th November, 2023 along with (1) the Statement as required under Section(s) 102, 230 to 232 and other applicable provisions of the 2013 Act read with Rule 6 of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016 (\*\*2016 Rules\*\*), the SEBI Listing Regulations and other applicable SEBI Circulars and (2) the related Annexures to the said Notice, on 11th November, 2023, by electronic mode to those Members who have registered their e-mail addresses with the Demerged Company / Depositories / Depository Participant ('DPs') / Registrar and Transfer Agent of the Demerged Company, National Securities Depository Limited ("RTA") and whose names appear in the Register of Members including Index of Beneficial Owners (as furnished by the Depositories) as on 22nd September, 2023. The aforesaid Notice dated 11th November, 2023 along with the documents has been dispatched by Registered post / Speed post to the Members whose e-mail address is not registered with the Demerged Company.

A copy of the said Notice along with the Statement and accompanying Annexures including the Scheme is made available

A copy of the said Notice along with the Statement and accompanying Annexures including the Scheme is made available on the website of the Demerged Company at www.sanofiindialtd.com and on the website of National Securities Depository Limited at www.nsdl.co.in ("NSDL"). Additionally, the Notice is also available on the websites of the Stock Exchanges where the equity shares of the Demerged Company are listed, i.e. BSE Limited and the National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and that of SEBI at www.sebi.gov.in.

In case any Member wishes to receive a physical copy of the Notice, Statement and other related Annexures, a request may be sent to the Demerged Company to Company Secretary at igrc.sil@sanofi.com. The Demerged Company will arrange to send the same at the registered address of the Member. Alternatively, the Member can obtain the above-mentioned documents free of charge on all working days (except Saturday, Sunday and public holidays), from the Registered Office of the Demerged Company at Sanofi House, CTS No. 117-B, L&T Business Park, Saki Vihar Road, Powai, Mumbai – 400 072, India, between 11th November, 2023 and 17th December, 2023 from 10:30 a.m. (IST) to 4:00 p.m. (IST).

The electronic copy of the documents for inspection as mentioned in the Notice are available on the website of th Demerged Company at www.sanofiindialtd.com

As this Meeting is being held through VC/OAVM, physical attendance of Members has been dispensed with. Accordingly the facility for appointment of proxies by the Members of the Demerged Company is not available at this Meeting. As per the directions of the Hon'ble Tribunal, Ms. Saseekala Nair, IRS (Retd.), failing her Mr. Rodolfo Hrosz, Managing Director of the Applicant/ Demerged Company and failing him Mr. Vaibhav Karandikar, Chief Financial Officer and Whole-time Director of the Applicant/Demerged Company has been appointed as the Chairperson of the NCLT

The Scheme, if approved by the requisite majority of Equity Shareholders of the Demerged Company as per Section 230(6 of the Act read with SEBI Master Circular No. SEBI/HO/CFD/POD- 2/P/CIR/2023/93 dated 20th June, 2023 ("SEBI Scheme Circular") and other applicable SEBI Circulars, if any, will be subject to subsequent approval of the Hon'ble Tribunal and such other approvals, permissions and sanctions from any other regulatory or statutory authority(ies) a may be deemed necessary.

E-voting: In compliance with the Order of the Hon'ble Tribunal and Section 108 and other applicable provisions of the 2013 Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, Regulation 44 and other applicable provisions of the SEBI Listing Regulations read with SEBI Scheme Circular, SS-2, the Demerged Company is providing to its Members the facility of remote e-voting prior to the Meeting and e voting during the Meeting through the facility provided by NSDL. The detailed procedure for attending the Meeting through VC/OAVM and e-voting forms part of the Notes to the Notice of the Meeting.

### Some of the important details regarding remote e-voting are provided as below:

EVENT	Date
Cut-Off date for E-Voting	11th December, 2023
Commencement of remote e-voting period	15th December, 2023 at 9:00 a.m. (IST)
End of remote e-voting period	17th December, 2023 at 5:00 p.m. (IST)
1 1 1 11 11 11 11 11 12 12 13	

mote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. The Company is also providing the facility of e-votin

The voting rights of the Members will be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on the Cut-Off Date i.e. 11th December, 2023. A person whose name is recorded in the Register of Members maintained by the Demerged Company/RTA or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-Off Date only shall be entitled to vote.

Members will be provided with the facility for e-voting during the Meeting and those who have not already cast their vote on the resolution by remote e-Voting (prior to the Meeting) will be eligible to exercise their right to vote on such resolution at the Meeting. Members who have cast their vote on the resolution by remote e-Voting prior to the Meeting, will also be eligible to participate at the Meeting through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on such resolution again. The e-Voting module on the day of the Meeting shall be disabled by NSDL for voting 15 minutes after the conclusion of the Meeting.

Any person who acquires the shares of the Demerged Company and becomes a Member of the Demerged Company after the Cut-Off Date and wishes to view the proceedings of the Meeting may obtain the login ID and password by sending a letter or email to the Company's Registrar and Transfer Agents, Link Intime India Private Limited to C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli West, Mumbai 400083, email ID: evoting.investors:@linkintime.coin providing details such as name of the Member, DP ID/Client ID and name of the Company. However, such person shall not be entitled to vote on the Resolution prior to as well as during the Meeting).

Process to be followed for one-time registration of e-mail address (for shares held in physical form or in electron

Members whose e-mail addresses are not registered with the Demerged Company/DPs/RTA, may follow the process given in the 'Notes' section of the Notice and get their email address registered with RTA on or before 5:00 pm (IST) on 10th December, 2023, to receive the Notice, the procedure for remote e-voting along with login ID and password for remote -voting. The summary of the process is as below:

a. Visit the link: https://web.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html;
b. Select the name of the Demerged Company from drop-down: Sanofi India Limited;;
c. Enter details in respective fields such as DP ID and Client ID (if shares held in electronic form) / Folio no. and

Certificate no. (if shares held in physical form), Shareholder name, PAN, mobile number and e-mail id:

d. System will send One Time Password ('OTP') on mobile no. and e-mail Id;

e. Enter OTP received on mobile no. and e-mail id and submit.

After successful registration of the e-mail address, NSDL will send a copy of the Notice along with login ID and for remote e-voting to the e-mail address so registered. In case of any queries, Members may write to Ms. Pallavi Mhatre Senior Manager NSDL or Mr. Amit Vishal, Assistant Vice President, NSDL at evoting@nsdl.co.in.

Further, any shareholder(s) holding shares in physical form or shareholders who acquire shares of the Demerged Compan and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holding shares as on the Cut-Off Date i.e. 11th December, 2023, may obtain the User ID and Password by sending a request at evoting@nsdl.co.in or contacting the RTA. However, if a person is already registered with NSDL for remote e-Voting then the Members can use their existing User ID and password for casting the vote. Further details of the same are mentioned in the 'Notes' section to the Notice Members are requested to read the same carefully.

The Hon'ble Tribunal has appointed Mr. S. N. Viswanathan (Membership No. ACS 61955 and CP No. 24335) and failing him Ms. Malati Kumar (Membership No. ACS 15508 and CP No. 10980) of M/s S. N. Ananthasubramanian & Co. Practicing Company Secretaries, as the Scrutinizer of the Demerged Company to scrutinize the remote e-voting process as well as e-voting during the Meeting in a fair and transparent manner and submit a report on the votes cast to the Chairperson of the Meeting or to any person so authorized by the Chairperson, within two working days of the conclusion The results of the voting shall be displayed at the registered office of the Demerged Company as well as on the website of the Demerged Company at www.sanofiindialtd.com and at NSDL's website at www.nsdl.co.in besides being sent to BSE Limited and National Stock Exchange of India Limited on the said date.

In case of any queries/grievances, Members may refer to the Frequently Asked Questions ('FAQs') for Shareholders and -Voting user manual for Shareholder available in the 'Download' section of NSDL or call on Toll free no.: 1800 1020 990 and 1800 2244 30 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Manager at evoting@nsdl.co.in.

Date : 11th November, 2023 Place : Mumbai, India

Ms Saseekala Nair IRS (Retd.) Chairperson appointed for the Meeting



சுந்தரம் மியூச்சுவல்

## RECORD DATE FOR INCOME DISTRIBUTION CUM CAPITAL WITHDRAWAL (IDCW)

NOTICE is hereby given that Sundaram Trustee Company Limited, the Trustee to Sundaram Mutual Fund, has declared Income Distribution cum capital withdrawal (IDCW) on the face value of ₹ 10/- under the following schemes:

	Scheme Name	Plan - Option	Record Date#	Amount of IDCW* (₹ per unit)	NAV per unit as on November 12, 2023 (₹)
l	Sundaram Aggressive Hybrid Fund	Regular Plan-Monthly-IDCW		0.250	26.2000
l	Sundaram Aggressive Hybrid Fund	Direct Plan-Monthly-IDCW		0.350	39.0166
l	Sundaram Balanced Advantage Fund	Regular Plan-Monthly-IDCW	November 17, 2023	0.080	14.4660
l	Sundaram Baranced Advantage Fund	Direct Plan-Monthly-IDCW		0.095	17.2538

# Or subsequent business day if the specified date is a non-business day.

\* Income Distribution will be done/IDCW will be paid, net of tax deducted at source, as applicable. Pursuant to the payment of IDCW, the NAV of the scheme will fall to the extent of payout and statutory levy, if applicable. The

IDCW payout will be to the extent of above mentioned IDCW per unit or to the extent of available distributable surplus, as on the Record Date mentioned above, whichever is lower. Past performance may or may not be sustained in future. All unitholders under the IDCW Option of the above-mentioned schemes, whose name appears on the Register of Unitholders on the aforesaid Record Date, will be entitled to receive the IDCW. The above stated quantum of IDCW and the Record Date were approved by the Board of Directors of Sundaram Trustee Company Limited vide their circular resolution dated November 13, 2023.

For Sundaram Asset Management Company Ltd R Ajith Kumar

Company Secretary & Compliance Officer

**Corporate Office:** 1st & 2nd Floor, Sundaram Towers, 46, Whites Road,

Royapettah, Chennai-14. Contact No. (India) 1860 425 7237, (NRI) +91 40 2345 2215 Fax: +91 44 2841 8108. www.sundarammutual.com

CIN: U93090TN1996PLC034615 Regd. Office: No. 21, Patullos Road, Chennai 600 002. Mutual fund investments are subject to market risks, please read all scheme related documents carefully before investing. Returns are not assured or guaranteed.



## **DDEV PLASTIKS INDUSTRIES LIMITED**

CIN: L24290WB2020PLC241791 Read Office: 2B. Pretoria Street, Kolkata - 700 071 Telephone: +91-033-2282 3744/45/3671/99

E-Mail: kolkata@ddevgroup.in ; Website: www.ddevgroup.in

F UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE 2ND QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2023

	Rs. In Lacs (Except per share data)					
SI		Quarter ended		Half Year ended		Year ended
No.	Particulars	30.09.2023 (Unaudited)	30.09.2022 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	30.09.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)
1	Total Income from Operations	64234.21	64467.92	128044.17	118180.85	250374.74
	Net Profit/(Loss) for the period (before Tax,					
	Exceptional and /or Extraordinary items)	5665.71	2483.15	10743.69	4411.18	14036.40
3	Net Profit/(Loss) for the period before Tax,	E00E 74	040045	40740.00	4444.40	4 4000 40
4	(after Exceptional and /or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax,	5665.71	2483.15	10743.69	4411.18	14036.40
4	(after Exceptional and /or Extraordinary items)	4226.56	1871.31	8007.60	3303.32	10409.62
5	Total comprehensive income for the period	42E0.00	107 1.01	0007.00	0000.02	10-100.02
Ĭ	(Comprising profit/(loss) for the period					
	(after tax) and other comprehensive income					
	(after tax))	4226.56	1871.31	8007.60	3303.32	10461.08
	Equity Share Capital	1034.77	940.73	1034.77	940.73	940.73
	Reserves (excluding Revaluation Reserve) as					
- 1	shown in Audited Balance Sheet of the previous					
	year					48484.51
8	Earnings per share (of Rs. 1/- each)					
	(for continuing and discontinuing operations)					
- 1	Basic:	4.08	1.99	7.74	3.51	11.12
	Diluted:	4.08	1.99	7.74	3.51	11.12

Diluted Notes :

The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results for the 02nd quarter and half year ended 30th September 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-audited Financial Results for the 02nd quarter and half year ended 30th September, 2023, are available on the website of the BSE Limited (www.bseindia.com) and that of the Company (www.ddevgroup.in).

The Un-audited Financial Results for the 02nd quarter and half year ended 30th September, 2023 have been reviewed by the Aud Committee and have also been approved by the Board of Directors at their respective meetings held on 12th November, 2023.

The company is engaged primarily in the business of different grades of polymer compounds which constitute single reporting segmen

Accordingly, the company is a single segment company in accordance with "Indian Accounting Standards 108 Operating Segment". The figures for the corresponding previous period has been regrouped/reclassified wherever necessary, to conform to the current perio

The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the Financial Results for the 02nd quarter and half year er 30th September, 2023, in compliance with Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The Company alloted 9403734 bonus shares on 3rd July, 2023 in the ratio 1:10 i.e., 1 (One) fully paid up Bonus Equity Share of Re. 1/- (Rupee One Only) each for every 10 (Ten) fully paid up equity shares of Re. 1/- (Rupee One Only) each held by the shareholder on 30th June, 2023 (record date), ignoring fractions, if any, in accordance with approval accorded by the shareholders vide Postal Ballot on 17th June, 2023, as recommended by the Board of Directors at its meeting held on 16th May, 2023. The trading approval for said Bonus Shares was accorded by BSE Limited wef 12.07.2023 vide its E-Letter No. LOD/BONUS/SV/1342023-24 dated 11.07.2023 read with BSE Notice 20230711-11 dated 11.07.2023.

The Members at the Annual General Meeting held on 25th September, 2023 declared final dividend of Re. 1/- (@100%) per equity share aggregating to Rs. 1034.77 Lacs for the year ended 31st March. 2023, in accordance with the recommendation of the Board of Directors at its meeting held on 16th May, 2023, which was duly paid on September, 2023.

The Board of Directors have approved payment of Interim Dividend of Rs. 0.50p (Fifty paise only) per equity share of face value of Re. 1/ each (@50%) aggregating to Rs. 517.38 Lacs. The Record Date for the purpose of payment of Interim Dividend is fixed as 22nd

The pre bonus issued fully paid up equity shares as at 30th June, 2023 stood at 94072930 equity shares whereas the current fully paid up equity shares (after bonus issue on 03.07.2023) is 103476664 equity shares. Accordingly, the EPS for previous quarter has been restated as per current fully paid up equity shares.

For **Ddev Plastiks Industries Limite Ddev Surana** 

> (DIN: 08357094 Whole-Time Director & CEO

### **SANOFI INDIA LIMITED**

Corporate Identification No.: L24239MH1956PLC009794 Registered Office: Sanofi House, CTS No. 117-B, L&T Business Park, Saki Vihar Road, Powai, Mumbai, India Tel: +91 (22) 2803 2000, E-mail: igrc.sil@sanofi.com, Website: www.sanofiindialtd.com

## FORM NO. CAA-2

[Pursuant to Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013 read with the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016]

> BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL BENCH AT MUMBAI COMPANY APPLICATION (CAA) NO. 236 OF 2023

(under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013)

IN THE MATTER OF: Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 read with the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016.

AND IN THE MATTER OF: Composite Scheme of Arrangement among Sanofi India Limited ("Demerged Company") and Sanofi Consumer Healthcare India Limited ("Resulting Company") and their respective shareholders and creditors. AND SANOFI INDIA LIMITED (CIN: L24239MH1956PLC009794), PAN: AAACH2736F), a public limited company

incorporated under the Companies Act, 1956, having its Registered Office at Sanofi House, CTS No. 117-B, L&T Business Park, Saki Vihar Road, Powai, Mumbai – 400 072, India. ....**Demerged Company** 

NOTICE AND ADVERTISEMENT OF NOTICE CONVENING THE MEETING OF UNSECURED

CREDITORS OF SANOFI INDIA LIMITED Notice is hereby given that, by an Order dated 9th November, 2023, in the Company Application No. CA(CAA) 236 OF 2023 ("Order"), the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ("Hon'ble Tribunal") has directed, inter alia, that a Meeting of the unsecured creditors of Sanofi India Limited ("Demerged Company") be convened and held on 18th December, 2023 through video-conferencing or other audio-visual means ("VC/OAVM") ("Meeting") to consider and if thought fit, to approve, with or without modification(s), the Composite Scheme of Arrangement among Sanofi India Limited and Sanofi Consumer Healthcare India Limited and their respective shareholders and creditors ("Scheme").

Pursuant to the Order of the Hon'ble Tribunal as directed therein, the Demerged Company is convening the Meeting of the unsecured creditors, on 18th December, 2023 at 3.00pm (IST) through VC/OAVM in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("2013 Act") read with the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016 ("2016 Rules") and other applicable Rules, for conducting general meeting through VC/OAVM and providing e-voting facility to the unsecured creditors.

An Unsecured Creditor whose name appears in the list of Unsecured Creditors of the Demerged Company as on the cutoff date, 17th August, 2023, only shall be entitled to exercise their voting rights on the resolution proposed in the Notice
and attend the Meeting. A person who is not an Unsecured Creditor as on the cut-off date, should treat the Notice for
information purpose only. National Securities Depository Limited ("NSDL"), the Demerged Company's Registrar and
Transfer Agent will provide the facility for participating at the Meeting through VC / OAVM; for e-voting during the Meeting; and for voting through remote e-voting.

The Demerged Company has completed the dispatch of the aforementioned Notice dated 11th November, 2023 along with (1) the Statement as required under Section 230(3) read with Section 232(2) of the Companies Act and other applicable provisions of the 2013 Act read with Rule 6 of the 2016 Rules, the SEBI Listing Regulations and other applicable SEBI Circulars and (2) the related Annexures to the said Notice, on 11th November, 2023, by electronic mode and on 13th November, 2023 by speed post to Unsecured Creditors whose email address is not registered with the Demerged Company. A copy of the said Notice along with the Statement and accompanying Annexures including the Scheme is made available on the website of the Demerged Company at www.sanofiindialtd.com and on the website of National Securities Depository Limited at www.nsdl.co.in ("NSDI").

In case any unsecured creditor wishes to receive a physical copy of the Notice, Statement and other related Annexures, a request may be sent to the Demerged Company to the Company Secretary at igrc.sil@sanofi.com. The Demerged Company will arrange to send the same at the registered address of the Unsecured Creditors. Alternatively, the Unsecured Creditors can obtain the above-mentioned documents free of charge on all working days (except Saturday, Sunday and public holidays), from the Registered Office of the Demerged Company at Sanofi House, CTS No. 117-B, L&T Business Park, Saki Vihar Road, Powai, Mumbai – 400 072, India, between 11th November, 2023 and 17th December, 2023 from 10.3d em (IST) to 400 pm (IST). 10:30 a.m. (IST) to 4:00 p.m. (IST).

The electronic copy of the documents for inspection as mentioned in the Notice are available on the website of th Demerged Company at www.sanofiindialtd.com

As this Meeting is being held through VC/OAVM, physical attendance of unsecured creditors has been dispensed with Accordingly, the facility for appointment of proxies by the unsecured creditors of the Demerged Company is not available

As per the directions of the Hon'ble Tribunal, Mr. Virendra Singh, IRS (Retd.), failing him Mr. Rodolfo Hrosz, Managing Director of the Applicant/ Demerged Company and failing him Mr. Vaibhav Karandikar, Chief Financial Officer and Whole-time Director of the Applicant/Demerged Company has been appointed as the Chairperson of the NCLI convened Meeting. The Scheme, if approved by the requisite majority of Unsecured Creditors of the Demerged Company as per Section 230(6) of the Act read with SEBI Master Circular No. SEBI/HO/CFD/POD- 2/P/CIR/2023/93 dated 20th June, 2023 ("SEBI

Scheme Circular") and other applicable SEBI Circulars, if any, will be subject to subsequent approval of the Hon'bla Tribunal and such other approvals, permissions and sanctions from any other regulatory or statutory authority(ies) as may be deemed necessary. **E-voting:** In compliance with the Order of the Hon'ble Tribunal and Section 108 and other applicable provisions of the

2013 Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, Regulation 44 and other applicable provisions of the SEBI Listing Regulations read with SEBI Scheme Circular, SS-2, the Demerged Company is providing to its unsecured creditors the facility of remote e-voting prior to the Meeting and e voting during the Meeting through the facility provided by NSDL. The detailed procedure for attending the Meeting through VC/OAVM and e-voting forms part of the Notes to the Notice of the Meeting.

Some of the important details regarding remote e-voting are provided as below

Date: 11th November, 2023

or the important details regarding remote a verifical provided as serious		
EVENT	Date	
Cut-Off date for E-Voting	17th August, 2023	
Commencement of remote e-voting period	15th December, 2023 at 9:00 a.m. (IST)	
End of remote e-voting period	17th December, 2023 at 5:00 p.m. (IST)	

The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. The Company is also providing the facility of e-voting

unsecured Creditors will be provided with the facility for e-voting during the Meeting and those who have not already cast their vote on the resolution by remote e-Voting (prior to the Meeting) will be eligible to exercise their right to vote on such resolution at the Meeting. Unsecured Creditors who have cast their vote on the resolution by remote e-Voting prior to the Meeting, will also be eligible to participate at the Meeting through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on such resolution again. The e-Voting module on the day of the Meeting shall be disabled by NSDL for voting 15 minutes after the conclusion of the Meeting

The Hon'ble Tribunal has appointed Mr. S. N. Viswanathan (Membership No. ACS 61955 and CP No. 24335), and failing him Ms. Malati Kumar (Membership No. ACS 15508 and CP No. 10980) of M/s. S. N. Ananthasubramanian & Co., Practicing Company Secretary, as the Scrutinizer of the Demerged Company to scrutinize the remote e-voting process as well as e-voting during the Meeting in a fair and transparent manner and submit a report on the votes cast to the Chairperson of the Meeting or to any person so authorized by the Chairperson, within two working days of the conclusion of the Meeting. The results of the voting shall be displayed at the registered office of the Demerged Company as well as on the website of

the Demerged Company at www.sanofiindialtd.com and at NSDL's website at www.nsdl.co.in besides being sent to BSE Limited and National Stock Exchange of India Limited on the said date. In case of any queries/grievances, Unsecured Creditors may refer to the Frequently Asked Questions ('FAQs') and e-Voting user manual available in the 'Download' section of NSDL or call on call on Toll free no.: 1800 1020 990 and 1800 2244 30 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Manager at evoting@nsdl.co.in

For Sanofi India Limited

Mr. Virendra Singh, IRS (Retd.) Chairperson appointed for the Meeting

नैशाध मंकड आणि अन्य

- ८. राजीव कन्स्ट्रक्शन कंपनी डेव्हलपर्स
- २. भावीन रमेश शाह ३. रमेश के. शाह
- ८. जितेंद्र रमेश जैन
- . जिनेंद्र रमेश जैन
- . केतन आनंदीलाल शाह
- कमला लँडमार्क प्रॉपर्टी लीजिंग अँड फायनान्स प्रायव्हेट लि ८. आयडीबीआय ट्रस्टीशिप सर्व्हिसेस लि.
- ९. ईसीएल फायनान्स लिमिटेड
- ०. मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए)

्रप्रतिवादी सचना घ्यावी की. उपरोक्त वाटींनी उपरोक्त प्रतिवाटींविरुद्ध माननीय मंबई उच्च न्यायालयात वादग्रस्त बिल्डिंगचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स अधिनियम, १९६३ च्या तरतुर्दीच्या अंतर्गत त्यांचे प्रतिवादी क्र. १ ते ६ द्वारे विक्री करण्याचे मान्य केले होते, केवळ वादीच नव्हे तर याखालील लिखित परिशिष्टात संक्षिप्त विवर्णीत मिळकतीवर अक्किना अशा ओळखल्या जाणारा प्रकल्पातील इतर फ्लॅट खरेदीदारांना विक्री

. करण्यासाठी अन्य बाबीसह एक आदेश आणि हकूम मिळवण्यासाठी वरील खटला दाखल केला होता. कुपया पुढील सुचना घ्या की प्रतिवादी क्र. १ संस्थेच्या पुनर्रचनेच्या अनुषंगाने, फ्लॅट खरेदीदार आणि पुर्वीचे विकासक यांच्यातील मतभेद आणि विवाद आता सोडवले गेले आहेत आणि त्यांनी त्यानुसार दिनांक ०१.११.२०२३ च्या संमती अटी निष्पादित केल्या आहेत ज्या अंतर्गत आयडीबीआय ट्रस्टीशिप सर्व्हिसेस लिमिटेड च्या नावे निर्माण केलेल्या प्रभार मागे घेतला जाईल; वादग्रस्त मालमत्तेवर नियुक्त केलेल्या न्यायालय प्रापकला मागे घेतले जाईल: संधारित नकाशा अधिकाऱ्यांना सादर केल्या जातील आणि त्यानसार फ्री-सेल वादग्रस्त बिल्डिंग न्यायालय प्रापकच्या मागे घेण्याच्या/सुट्टीच्या ३६ महिन्यांच्या आत बांधली जाईल.

पुढे, प्रकल्प अकिना रेरा च्या तरतुर्दीतर्गत नोंदणीकृत केला जाईल आणि विक्रीसाठी नोंदणीकृत करार/पूरक खरेदीदारांना सदर प्रकल्प अक्रिना मध्ये त्यांच्या अधिकारांचा संदर्भात समान स्थान दिले जाईल. निष्पादित संमती अर्टीमळे विद्यमान फ्लॅट खरेटीटार/वाटपग्राही यांना या प्रकल्पातून बाहेर पडण्यासाठी अशा अटींवर सक्षम केले जातात ज्या विशेषतः संमती अटींमध्ये नमूद केल्या आहेत.

वरील बाबी पाहता आणि विशेषत: ०१.१९.२०२३ रोजी निष्पादित संमती अटींच्या दृष्टीने, उपरोक्त नमृद केलेला खटला आता वार्दीनी मागे घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे जेणेकरुन सदर प्रकल्प अक्रिना चा विकास जलद करता येईल आणि ''फ्री सेल'' फ्लॅट्स आणि सदर प्रकल्प अकिना मधील इमारत नंतर वर सांगितल्याप्रमाणे, लवकरात लवकर, सर्व विद्यमान फ्लॅट खरेदीदार/फ्लॅट वाटपग्राही यांना सुपूर्द केली जाऊ

जर अकिना प्रकल्पाच्या कोणत्याही फ्लॅट खरेदीदार/फ्लॅट वाटपग्राही दिनांकित ०१.११.२०२३ रोजीचा निष्पादित संमती अटींवर आणि/किंवा वरील नमूद केलेल्या खटला क्र. ३६४ सन २०२२ च्या मागे घेण्यास काही आक्षेप असल्यास, आपणास विनंती केली जाते की कृपया १०४, व्यंकटेश चेंबर्स, घनश्याम तळवलकर मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ येथे त्यांचे कार्यालय असलेल्या एल आर आणि असोसिएटस कडे थेट आक्षेप, ही जाहीर सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत संपर्क साधावा.

कृपया पुढील सूचना घ्यावी की आवश्यक असल्यास, तक्रारीच्या प्रती आणि संमतीच्या अटींच्या प्रर्त कोटोकॉपी करण्यासाठी शुल्क देण्यावर उपलब्ध करण्यात येतील. वादग्रस्त मालमनेचा परिशिष्ट

#### वादग्रस्त मालमत्ता-१:

कदम वाडी, कदम वाडी रोड, गाव कोंडीविटा, अंधेरी पूर्व, तालुका अंधेरी, मुंबई उप-नगर विभाग, मुंबई ४०० ०५९ येथे स्थित सर्व्हे क्र. १०० हिस्सा क्र. ५ (भा.) संबंधित सीटीएस क्र. १८०-सी (भा.) अंतर्गत मोठ्या मालमत्तेचा भाग असलेल्या जमीन मोजमापित सुमारे ६२ चौरस यार्ड्स, समतुल्य ५० चौ.मी. किंवा आसपास (प्लॉट); सह त्यावरील उभी राम मंदिर चे रचना आणि चाळी चे ते सर्व भाग आणि विभाग. वादग्रस्त मालमत्ता-२:

कदम वाडी, कदम वाडी रोड, गाव कोंडीविटा, अंधेरी पूर्व, तालुका अंधेरी, मुंबई उप-नगर विभाग, मुंबई ४०० ०५९ येथे स्थित सर्व्हे क्र. १०१-ए, हिस्सा क्र. १/ए (भा.) संबंधित सीटीएस क्र. १९३, १९३/(१ ते ३२) अंतर्गत मोठ्या मालमत्तेचा भाग असलेल्या जमीन मोजमापित सुमारे २५२५.११ चौरस यार्ड्स, समतुल्य २१११.३ चौ.मी. किंवा आसपास (प्लॉट); सह त्यावरील उभी रचना आणि चाळी आणि निवासी युनिट्स चे ते मर्व भाग आणि विभाग

वरील वादग्रस्त मालमत्ता–२ चे एकूण क्षेत्रफळ दिनांक २०.०३.२००६ रोजीचा जिल्हाधिकारी एमएसडीच्य आदेशानुसार दुरुस्त करून (२१११.३ चौ. मीटरवरून) २७९६.६० चौ.मी. केले आहेत.

नापुत्रस्य सरस्याः २. कदम वाडी, कदम वाडी रोड, गाव कोंडीविटा, अंधेरी पूर्व, तालुका अंधेरी, मुंबई उप-नगर विभाग, मुंबई येथे स्थित सीटीएस क्र. १६७ (भा.) धारक सरकारी जमीन/महापालिका जमीन/म्हाडा जमीन चे ते सर्व भाग आणि

पीएस: वरील वादामधील वादग्रस्त मालमत्ता क्र. १, २ आणि ३ एकत्रितपणे वादग्रस्त मालमत्त म्हणून संदर्भित

रकमांची परतफेड सदर सूचेनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

एलबीएनएमयु००००५२४५७३ रायगड, नवी मुंबई ४१०२०६/ नोव्हेंबर ०९, २०२३

दिनांक १३ नोव्हेंबर २०२३ रोजी

**OICICI** Bank

कर्जदाराचे नाव/

कर्ज खाते क्रमांक

टोनी मोती आरिकस्वामी आणि

रेडेका टोनी आरिकस्वामी आणि

एलबीपीयुएन००००१०४३५९७

वेंकटेशन एस सुभाई आणि

योगीराज शंकर जगताप-

सत्यभामा यु सुभाई

दिनांक: नोव्हेंबर १४, २०२३

<u>०९/११/२०२३</u> रोजीस घेतलेला आहे.

कर्जदार/गहाणदार/

हमीदारांची नावे

१. मे. विचारे एक्सप्रेस ॲण्ड

२. श्री. महेंद्र विनायक विचारे

३. श्री. चंद्रकांत वसंत विचारे

४. सौ. मुग्धा महेंद्र विचारे

शिर्के.

ठिकाण : मुंबई

दिनांक : १४.११.२०२३

५. श्री. अविनाश दिवाणजी

लॉजिस्टिक्स प्रा. लि.

**.**थळ : महाराष्ट्र

ज्याअर्थी.

अ.

क्र.

लेव्ही आशेर रुबेन्स एल आर अँड असोसिएटस वकील आणि सॉलिसिटर वादीसाठी वकील

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २ रा मजला, रोड क्र. १,

प्लॉट क्र. बी-३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४०० ६०४.

<u>सांकेतिक</u> कब्जा सूचना

आयसीआयसीआय बँक लिमिटेड (''तारण धनको'', या शब्दात त्यांचे उत्तराधिकारी व अभिहस्तांकित समाविष्ट) आणि खालील नमूद कर्जदार आणि

सह-कर्जदार (''कर्जदार'' या शब्दात त्याचे/तिचे/त्यांचे संबंधित उत्तराधिकारी, अभिहस्तांकित व वारस समाविष्ट) यांच्यातील कर्जे करारानुसार गृह

कर्ज सुविधा मंजूर केली होती. निम्नस्वाक्षरीकारांनी तारण धनकोंचे प्राधिकृत अधिकारी (''प्राधिकृत अधिकारी'') म्हणून सिक्युरिटायझेशन ॲन्ड

रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (''अधिनियम'') अन्वये आणि कलम १३(१२)

सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ (''रुल्स'') च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून अधिनियमाच्या कलम

१३(२) अन्वये मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदार/सहकर्जदार ह्यांना सदर सूचनेत अधिक विशेषत: नमूद आणि कर्ज करारानुसार देय

सदर सूचनेतील दावा केलेल्या रकमेची परतफेड करण्यात कर्जदार/सहकर्जदार असमर्थ ठरल्याने आणि टाळाटाळ केल्याने याद्वारे कर्जदार/सहकर्जदार

आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम

१३(४) सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून घेतला. मिळकर्तींचा सांकेतिक कब्जा घेतल्याच्या तारखेसह तपशील

मिळकतीचे वर्णन/

सांकेतिक कब्जाची तारीख

फ्लॅट क्र. १, तळमजला, लक्ष्मीनारायण पार्क, पिंपळे

गुरव तालूका हवेली, जि. पुणे, स क्र. ८५/२बी/२बी,

फ्लॅट क्र. ०८, अरोहा अपार्ट, प्लॉट क्र. १०, सेक्टर १०

रोड क्र. ०२, नवीन पनवेल, तालूका पनवेल, जि.

. वरील नमुद कर्जदार/हमीदारांस याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सूचना देण्यात येत आहे, अन्यथा गहाण मिळकती सिक्युरिटी इंटरेस्ट

एनकेजीएसबी को-ऑप. बँक लि.

वसुली विभाग : लक्ष्मी सदन, ३६१, व्ही.पी. रोड, गिरगाव, मुंबई-४००००४;

दू.क्र. : (०२२) ६७५४५०२०, २१, २५, ४०, ४८, ९८; **ईमेल आयडी**: - <u>recovery@nkgsb-bank.com</u>

जोडपत्र Ⅳ (नियम ८(१) कब्जा सूचना (स्थावर मिळकतींसाठी)

निम्नस्वाक्षरीकारांनी एनकेजीएसबी को-ऑप. बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ

कायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) ॲक्ट, २००२ (सरफैसी ॲक्ट, २००२) अन्वये आणि सिक्युरिटी

इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदरह सुचना प्राप्त

झाल्याच्या तारखेपासन ६० दिवसात सचनेमध्ये नमद केलेली रक्कम चकती करण्यासाठी खालील कर्जदार, सह-कर्जदार आणि गहाणदारांना

बोलाविण्याकरिता २८/०६/२०२३ रोजी मागणी सूचना निर्गमित केलेली आहे. सदरहू कर्जदार, गहाणदार आणि हमीदारांनी त्यांच्या संबंधित

नावांसमोर नमूद सदरह् रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार, गहाणदार, हमीदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे

सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १४ अंतर्गत सदरह् अधिनियमाचे कलम १३(४) सहवाचता

सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथे खालील वर्णन केलेल्या मिळकतीचा <u>सांकेतिक कब्जा</u> हा

विशेषतः कर्जदार, गहाणवटदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनता यांना यादारे सावधान करण्यात येते की. त्यांनी खालील नमद

मिळकर्तींच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह् मत्तेवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा एनकेजीएसबी को-ऑप. बँक लि. च्या

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात

गहाण मिळकतीचे वर्णन

मुंबई महानगरपालिकेच्या स्थानिक हद्दीमधील आणि मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हा

येथील नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्याच्या हद्दीमधील आणि तालुका बोरिवली

येथील गाव- कांदिवली (चारकोप) असलेल्या सेक्टर क्र. ५ मधील प्लॉट क्र. २३९

धारक जिमनीच्या सर्व त्या भाग आणि विभागावर बांधकामित सदर मिळकत आणि

सेक्टर क्र. ५, प्लॉट क्र. २३९, आरडीपी-६, चारकोप, कांदिवली-पश्चिम, मुंबई-

४०० ०६७ येथे स्थित चारकोप केसर को-ऑपरेटिव्ह हौ. सोसायटी लि. अशी ज्ञात

सोसायटी आणि केसर प्लाझा अशा ज्ञात बिल्डिंगमधील दोन्ही चौथ्या मजल्यावरील

सर्व ते कमर्शियल प्रिमायसेस <u>युनिट क्र. ए-४०७</u>, मोजमापित अंदाजे ३३२ चौ.फूट

चटई क्षेत्र आणि कमर्शियल प्रिमायसेस <u>युनिट क्र. ए-४०८</u>, चौथा मजला, मोजमापित

अंदाजे ३२० चौ.फूट चर्टई क्षेत्र. मे. विचारे एक्सप्रेस ॲण्ड लॉजिस्टिक्स प्रा. लि.

श्री. महेंद्र विनायक विचारे आणि सौ. मुग्धा महेंद्र विचारे यांच्या द्वारे

मालकीचे मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमधील आणि वर्ष २००५ मध्ये बांधकामित

आणि तळ + ४ वरील मजले मात्र च्या समाविष्टीत बिल्डिंग आणि सी.टी.एस. क्र.

२६ आणि २६/१ आणि सी.टी.एस. क्र. १२ (भाग) धारक सर्व त्या भाग आणि

विभागावर बांधकामित आणि गाव-कांदिवली, तालुका-बोरिवली येथील मुंबई शहर

आणि मुंबई उपनगराच्या नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील स्थित आणि

पोईसर डेपो मागे, एस.व्ही. रोड, कांदिवली-पश्चिम, मुंबई-४०० ०६७ येथे स्थित

रघुलीला मेगामॉल अशा ज्ञात शॉपिंग मॉलच्या १ल्या मजल्यावरील सर्व ते कमर्शियल

प्रिमायसेस युनिट क्र. ००७, मोजमापित अंदाजे ३६८ चौ.फूट्स चटई क्षेत्र आणि

१ल्या मजल्यावरील युनिट क्र. ००८, मोजमापित अंदाजे १४६ चौ.फूट चटई क्षेत्र.

यांच्या द्वारे मालकीचे.

आणि

भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास मूळ इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल.

र**क्कम रु. ९०,८३,४२१.५२** आणि ३१/१०/२०२३ रोजीपासून पुढील व्याज आणि त्यावरील लावलेल्या प्रभाराच्या अधीन राहील.

महाराष्ट्र, पुणे ४११०२७/ नोव्हेंबर ०८, २०२३

१०४. व्यंकटेश चेंबर्स, घनश्याम तलवळकर मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ ई-मेल: levirubens@gmail.com / levirubens@lra.org.ii

### ६ नव **शक्ति**। मुंबई, मंगळवार, १४ नोव्हेंबर २०२३ आमचे अशील जयजी प्रिमायसेस को-ऑपरेटिव कोटक महिंद्रा बँक लिमिटेड **Co** kotak<sup>®</sup>

जाहीर सूचना

सोसायटी लिमिटेड (यापुढे "सोसायटी" म्हणून

संदर्भित) द्वारे जारी केलेले १७ नोव्हेंबर १९८६

रोजीचे शेअर प्रमाणत्र क्र. १७ अंतर्गत विभिन्न क्र.

८१ ते ८५ (दोन्ही समावेशी) धारक प्रत्येकी रु

५०/- (रुपये पन्नास मात्र) चे दर्शनी मूल्य असलेले

५ पर्ण भरणा केलेले शेअर्स (यापुढे "शेअर्स" म्हणून

संदर्भित) सह मुंबई शहराच्या नोंदणी जिल्ह्यातील

८३, वरळी सी फेस, वरळी, मुंबई - ४०० ०१८,

बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या 'जी' प्रभागामधील

. मुल्य निर्धारित आणि वरळी विभागाच्या सी.एस.

क. ७४६. स्कीम ५२ च्या प्लॉट क. २२ धारक

जमीनीच्या प्लॉटवर स्थित, असलेले आणि

वसलेले गुलरुख (यापुढे "इमारत" म्हणून संदर्भित)

च्या ४थ्या मजल्यावर, मोजमापित १,३६४ चौ.

फू. किंवा आसपास (बिल्ट अप क्षेत्र), फ्लॅट क्र. ८

्यापुढे "फ्लॅट" म्हणून संदर्भित) च्या "मालकी

आधारावर" असे ओळखले जाणारे, च्या अनन्य

वापर आणि भोगवटा, आणि याखालील लिखित

परिशिष्टात अधिक तपशीलवारपणे विवर्णित परिसर

खरेदी करण्यासाठी फोकस फॅशन्स प्रायव्हेट

लिमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत

विधीस्थापित एक कंपनी आणि तिचे नोंदणीकृत

र्हार्यालय ८०२, ८वा मजला, लोढा सुप्रीमस, डॉ

मोझेस रोड, वरळी नाका, मुंबई- ४०० ०१८

यांच्याशी वाटाघाटी करित आहे. फ्लॅट, शेअस

आणि कार पार्किंग गॅरेज यापुढे एकत्रितपणे "परिसर'

म्हणून संबोधले जाईल. त्यानुसार, सूचना याद्वारे

देण्यात येते की, कोणत्याही व्यक्तीस परिसरावर

किंवा कोणत्याही भागावर विक्री, हस्तांतरण

गहाणखत. नामाधिकार विलेख जमा करणे

धारणाधिकार, प्रभार, वारसा, प्रलंबित वाद,

अभिहस्तांतरण, भाडेपट्टी, उप-भाडेपट्टी,

कुळवहिवाट, परवाना, सुविधाधिकार, विश्वस्त,

-देवाणघेवाण, संयुक्त उपक्रम, विकास हक्क, भेट,

जप्त. अग्रक्रय हक्क. किंवा अन्यथा कोणत्याही

प्रकारे कोणतेही हक, नामाधिकार किंवा हितसंबंध

दावा असल्यास, याद्वारे

अधोस्वाक्षरीकारांना लेखी मे. बच्चूभाई मुनीम अँड

कंपनी, ॲडव्होकेट्स ॲंड सॉलिसिटर्स, ३१२,

तुलसियानी चेंबर्स, नरिमन पॉइंट, मुंबई ४०० ०२१

येथे सदर तारखेपासन १४ दिवसांच्या कालावधीत

कळवावे, कसूर केल्यास, आमचा अशील अश्या

कोणत्याही दाव्याचा संदर्भ न घेता परिसराच्या

संदर्भात वाटाघाटी पूर्ण करेल आणि खरेदी पूर्ण

करेल आणि मटर काही असल्याम माफ केले रोले

वरील संदर्भित परिशिष्ट

(i) सदर सोसायटीने जारी केलेले १७ नोव्हेंबर

१९८६ रोजीचे शेअर प्रमाणपत्र क्र. १७ अंतर्गत विभिन्न क. ८१ ते ८५ (दोन्ही समावेशी) धारक

प्रत्येकी रू. ५० (रूपये पन्नास मात्र) च्या दर्शनी

(ii) मुंबई शहराच्या नोंदणी जिल्ह्यात ८३, वरळी सी

फेस, वरळी, मुंबई -४०० ०१८, बृहन्मुंबई महानगर पालिकेचा 'जी' प्रभाग मध्ये मुल्य निर्धारित

आणि वरळी विभागातील सी. एस. क्र. ७४६,

स्कीम ५२ च्या प्लॉट क्र. २२ धारक जमीनीच्या

प्लॉटवर स्थित, असलेले आणि वसलेले "गुलरुख'

म्हणन ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या ४थ्या

मजल्यावर, फ्लॅट क्र. ८, मोजमापित १,३६४ चौ.

मे. बच्चूभाई मुनीम अँड कं

वकील आणि सॉलिसिटर्स

३१२, तुलसियानी चेंबर्स,

२१२, बॅकबे रिक्लेमेशन

दु. क्र. (२२) २२ ८५ २६ ११

शाखेचे नाव

पुणे

नवी मुंबई

प्राधिकृत अधिकारी

39.90.7073

रोजीस थकीत

रक्कम (रु.

लाखात)

९०.८३

तारण धनको

निरमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१.

र्द-मेल: mail@b

फ. किंवा आसपास (बिल्ट अप क्षेत्र).

दिनांकित १४ नोव्हेंबर २०२३

मागणी सूचनेची तारीख/

मागणी सूचनेतील

रक्कम (रू.)

मार्च २०, २०२३

**र. १३,९५,९४७.६६/-**

मार्च २०, २०२३

मूल्याचे ५ पूर्ण भरणा केलेले शेअर्स.

आहे असे मानले जाईल.

-ो<mark>कृत कार्यालयः</mark> २७ बीकेसी, सी−२७, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०००५१, (महा). **शाख कार्यालय** : ४था मजला, अदमास प्लाझा, १६६/१६,कोलीवेरी गाव, कुंची कुर्वे नगर, हरे कृष्णा हॉटेलमागे, सीएसटी रोड. कलिना, सांताकडा -पर्व. मंबई-४०००९८.

कब्जा सूचना बाधीत न होता(स्थावर मिळकतीसाठी)

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या जोडपत्र IV सहवाचता नियम ८(१) अनुसार)

सीआरएन क्र. ३७४९२१६५ ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे **कोटक महिंद्रा बँक लिमिट**क, बँकिंग रेष्ट्रलेशन्स अँबट, १९४९ च्या अर्थातील बँकिंग कंपनी, जिचे **नोंदणीकृत कार्यालय**ः २७ बीकेसी, सी २७, जी ब्लॉक, बांद्रा कुला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू),

कर्ज खाते नाव: सिनफॅब इंडस्ट्रिज प्रा. लि., कर्ज खाते क्र. - ५५००४४०१२१०६,

मुंबई-४०० ०५१ व **शाखा कार्यालय येथे:** ४था मजला, अदमास प्लाझा, १६६/१६, सीएसटी रोड, कोलीवेरी गांव . कुंची कुर्वे नगर, कलिना, साताक्रुश-पूर्व, मुंबई-४०००९८ चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिकुयरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ (''सरफैसी ॲक्ट '') अंतर्गत व सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या कलम १३(२) व १३(१२) सहवाचता नियम ८(१) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०३.०८.२०२० रोजी मागणी सूचना जारी करून १. सिनफॅब इंडस्ट्रिज प्रा. लि., २. श्री. प्रभात छाबरा, ३. श्री. अलोक छाबरा आणि ४. श्रीमती रश्मी छाबरा, . **अनिल आचार्य, सर्वांचा पत्ता येथे:-** ५०८, जे. जे. एस. रोड, सिधवा बिल्डिंग, १-मजला, चिरा बझार मुंबई-४००००२ **आणि <u>येथे सुद्धाः</u> फ्**लॅट क्र. ई-७, २रा मजला, ई बिल्डिंग व्हीनस अपार्टमेंट डॉ. आर. जी थदानी मार्ग वरळी सी फेस लोअर परेल, मुंबई - ४०००१८; आणि आणि <u>येथे सुद्धाः</u> प्लॉट क्र. ए-१/२९० युनिट क्र. २, प्लॉट क्र. २९०, सर्व्हें क्र. १६२/पी, जीआयडीसी उंबरगाव जि. वलसाड गुजरात - ३९६१६५ यांना सूचनेतील नमूद थकीत रक्कम कर्ज खाते अन्वये २९/०७/२०२० **रोजी** थकीत देय असलेली **रु**. ४,८४,३२,३८०.८८/- (रुपये चार कोटी चौऱ्याऐंशी लाख बत्तीस हजार तीनशे ऐंशी आणि पैसे अ**ट्ट्र्याऐंशी मात्र)** एकत्रित सह त्याच्या प्रत्यक्ष वसुलीपर्यंत ३०.०७.२०२० पासून चक्रवाढ व्याजाचे सांपार्श्विक दुवो त्यावरील पुढील व्याज आणि इतर प्रमार (थकीत रक्कम) या रकमेची परतफेड सदर मागणी सुचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. वर नमूद कर्जदार/सह-कर्जदार रकमेचे प्रदान करण्यास असमर्थ ठरल्याने कर्जदार/सह कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमुद्र केलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत महिंदा बँक लि कड़े गहाण तेवलेली त्यांची वरळी येथील मिळकत सोडण्यासाठी सन्मा. डीआरटी - २ पुढे कर्जदार, सहकर्जदार यांच्यापृष दाखल केलेल्या हमीनुसार घेतला.

विशेषत: उपरोल्लेखित कर्जदार/सह कर्जदार व सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, त्यांनी मालमत्तेर्श कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेसह केलेल्या कोणताही व्यवहार हा दी कोटक महिंदा बँक लिमिटेड . न्यांचा शाखा पत्ता येथे : ४था मजला, अदमास प्लाझा, १६६/१६, सीएसटी रोड, कोलीवेरी गाव, कुंची कुर्वे नगर, किलना, सांताक्रुझ-पूर्व, मुंबई-४०००९८ च्या रक्कम कर्ज खाते अन्वये २९/०७/२०२० रोजीची थकीत देय असलेली रु. ४,८४,३२,३८०.८८/- (रुपये चार कोटी चौऱ्याऐंशी लाख बत्तीस हजार तीनशे ऐंशी आणि पैसे अङ्ग्र्याएँगी मात्र) एकत्रित सह त्याच्या प्रत्यक्ष वसुर्तापर्यंत ३०/०५/२०२० पासून चक्रवाढ व्याजाचे सांपार्श्विक दराने त्यावरील पुढील व्याज आणि इतर प्रभार ही रक्कम इ. च्या अधीन राहील. गरण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टचे कलम १३ चे उप कलम (८) च्या तरतुर्दीकडे

कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. स्थावर मालमत्तेचे वर्णन पुढील मिळकतीवरील गहाण: फ्लॅट क्र. ई-७, २रा मजला, ई बिल्डिंग व्हीनस अपार्टमेंट, डॉ. आर. जी. थदानी

मार्ग, वरळी सी फेस, लोअर परेल, मुंबई - ४०००१८ (प्राधिकृत अधिकारी) दिनांक : ०६.११.२०२३ श्रीमती श्वेता कामत-सहाय्यक उपाध्यक्ष लिगल

कोटक महिंद्रा बँक लि.

सनोफी इंडिया लिमिटेड

कॉपॉरेट ओळख क्रमांक : एलॅं२४२३९एमएच१९५६पीएलसी००९७९४

नोंदणीकृत कार्यालय : सनोफी हाऊस, सीटीएस क्रमांक ११७-बी, एल ॲंड टी बिझनेस पार्क,

साकी विहार रोड, पवई, मुंबई, भारत.

दुरध्वनी:+91(22)28032000, ई-मेलः igrc.sil@sanofi.com

संकेत स्थळः www.sanofiindialtd.com

फॉर्म क्रमांक सीएए-२

(कंपनी कायदा, २०१३ चे कलम २३० ते २३२ तसेच इतर लागू असलेल्या तरतुदी सोबत वाचले जाणाऱ्या कंपनी (तडजोड, व्यवस्था आणि एकत्रीकरण) नियम, २०१६ नुसार)

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या मुंबई खंडपीठा समोर

कंपनी योजना अर्ज (सीएए) क्र. २०२३ चा २३६ (कंपनी कायदा, २०१३ चे कलम २३० ते २३२ अंतर्गत)

कंपनी कायदा, २०१३ चे कलम २३० ते २३२ तसेच इतर लागू असलेल्या तरतुदी सोबत वाचले जाणाऱ्या कंपनी

(तडजोड, व्यवस्था आणि एकत्रीकरण) नियम, २०१६ बाबतीत

सनोफी इंडिया लिमिटेड **("डिमर्ज्ड कंपनी")** आणि सनोफी कंड्युमर हेल्थकेअर इंडिया लिमिटेड **("परिणामी कंपनी")** 

आणि त्यांचे संबंधित भागधारक आणि क्रेडिटर्स यांच्यातील संमिश्र व्यवस्था योजनेच्या बाबतीत

कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत समाविष्ट असलेली आणि सनोफी हाऊस, सीटीएस क्रमांक ११७—बी, एल ॲड टी बिझनेस पार्क, साकी विहार रोड,

पवई, मुंबई — ४०००७२ येथे नोंदणीकृत कार्यालय असलेली एक कंपनी सनोफी इंडिया लिमिटेड

सनोफी इंडिया लिमिटेड यांच्या इक्विटी भागधारकांची बैठक बोलावण्याची सूचना आणि जाहिरात

(सीआयएन : एल२४२३९एमएच१९५६पीएलसी००९७९४,पॅन: AAACH2736F)

# The spirit of Mumbai is now 94 years old!

www.freepressiournal.in

सर्व संबंधितांना ह्या जाहिर नोटीसीद्वारे कळविण्यात येते की माझे अशिल सौ. देवयानी दिलीप पाटील, रा. रेवआगर जवळ गरीब नवाझ बेकरी जवळ, मुर्धा गांव, भाईंदर (प.), ठाणे, भाईंदर, महाराष्ट्र ४०११०१. हिने गांव मौजे उमेळमान, ता. वसई, जि. पालघर, स.नं ७२. हि.नं. १० क्षेत्र (है.आर.) ०-०३-५, आकार (रू.पै.) - ७२ ही शेतजमिन मिळकत कायम विकत घेण्याचे ठरवले आहे. तरी सदरचे जमीनीवर कोणाही व्यक्ति वा संस्थेचा कोणत्याही प्रकारचा हक्क अथवा अधिकार असल्यास त्यांनी सदरची नोटीस प्रसिध्द झालेपासून १५ (पंधरा) दिवसांचे आत सर्व त्या लेखी कागदोपत्री पराव्यासहित खालील पत्यावर कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही, कोणत्याही प्रकारचा हक्क वा अधिकार नाही वा असल्यास तो सोडून देण्यात आलेला आहे असे समजून विक्रीचा व्यवहार पूर्ण करण्यात

**अंड. विनय दे. पाटील** (खरेदीदारांचे वकील.) पत्ता :१०४, उमेळमान, माणिकपर रोड जिल्हा परिषद शाळे जवळ ता. वसई (प), जि. पालघर ठिकाण: वसई दि.: १४/११/२०२३

..डिमर्ज्ड कंपनी

FREE PRESS JOURNAL

जाहीर नोटीस

CIN:L65910MH1983PLC031230

REDG.0FF: 2,Juhu Aradhana CHS Ltd., Juhu Lane, Mumbai 400 058.

Tel::022-26481711; E-mail: -shahkumar23@mitshii.n; Website: www.mitshiin

UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE
QUARTER AND HALF YEAR ENDED ON SEPTEMBER 30, 2023 (Rs. In Lakhs) Quarter ending Half year ended Corresponding **Particulars** 30/09/2023 on 30/09/2023 3 months ended i the previous year 30/09/2022 (Unaudited) Total income from operations
 Net Profit / (Loss) for the period 828.03 81.75 1382.33 128.10 before tax (before Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the perio Net Profit / (Loss) for the perior after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income 81.75 128.10 -2.67 60 44 94 80 -2.67 (after tax)]
Equity Share Capital
Earnings Per Share (of Rs. /-each) (for continuing and 880.00 880.00 880.00 discontinued operations)

MITSHI INDIA LIMITED

otes:

The above is an extract of the detailed format of Quarter and year ended 30.09.2023 unaudited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Half Year Ended Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity.

\*\*Buttle Company of the Stock Exchange (s) and the listed entity.

\*\*Description of the Stock Exchange (s) and the listed entity.

\*\*Description of the Stock Exchange (s) and the listed entity.

\*\*Description of the Stock Exchange (s) and the listed entity.

\*\*Description of the Stock Exchange (s) and the listed entity.

\*\*Description of the Stock Exchange (s) and the listed entity.

\*\*Description of the Stock Exchange (s) and the listed entity.

\*\*Description of the Stock Exchange (s) and the listed entity.

\*\*Description of the Stock Exchange (s) and the listed entity.

\*\*Description of the Stock Exchange (s) and the listed entity.

\*\*Description of the Stock Exchange (s) and the listed entity.

\*\*Description of the Stock Exchange (s) and the listed entity.

\*\*Description of the Stock Exchange (s) and the listed entity.

\*\*Description of the Stock Exchange (s) and the listed entity.

\*\*Description of the Stock Exchange (s) and the listed entity.

\*\*Description of the Stock Exchange (s) and the listed entity.

\*\*Description of the Stock Exchange (s) and the listed entity.

\*\*Description of the Stock Exchange (s) and the listed entity.

\*\*Description of the Stock Exchange (s) and the listed entity.

\*\*Description of the Stock Exchange (s) and the listed entity.

\*\*Description of the Stock Exchange (s) and the listed entity.

\*\*Description of the Stock Exchange (s) and the listed entity.

\*\*Description of the Stock Exchange (s) and the listed entity.

\*\*Description of the Stock Exchange (s) and the listed entity.

\*\*Description of the Stock Exchange (s) and the listed entity.

\*\*Description of the Stock Exchange (s) and the listed entity.

https://mitshi.in/
The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.

Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.

For Mitshi India Limited Sd/- KUMAR VASANTLAL SHAH Manging Director, DIN: 01451912

Date: 11th November, 2023, Place: MUMBAI

# अंबरनाथ नगरपरिषद, अंबरनाथ

जा. क्र. अंनप/पापुवजिन/२०२३-२४/६३१

दिनांक: १३/११/२०२३

3

अंबरनाथ नगरपरिषदेस खालील काम करावयाचे असून नोंदणीकृत ठेकेदार यांचेकडून त्याबाबत सिलबंद कोटेशन्स मागविण्यात येत आहेत. ज्या कोणास सटर काम करावयाचे असेल त्यांनी सटर कामांचे टर सर्व करांसह बंद पाकिटात खाली सही करणार यांचेकडे दि. २१/११/२०२३ रोजी सायं. ३.०० वाजेपर्यंत आणून द्यावेत. तसेच आलेली कोटेशन त्याच दिवशी किंवा प्रशासनाच्या सोयीनसार हजर कोटेशन धारकांसमक्ष उघडण्यात

जाह. तसच खालाल नेवर्ग वर्गगतिहा एक वर्गगत्वम सादर न कल्यास विवस कलाला वर्गगतिहा			
कागदपत्रात खरेपणा न आढळल्यास कोटेशन फेटाळण्यात येतील याची नोंद घ्यावी.			
अ.क्र.	कामाचा तपशील	अंदाजित रक्कम रु.	इसारा रक्कम
		(GST वगळून)	₹.
१	अंबरनाथ पश्चिमेकडील वडोलगांव सुरेश म्हात्रे यांचे	५,९५,२१८.००/-	५,९५२/-
	घराजवळ व गॅलक्सी मॉल गेट समोरील सामुदायिक		

येतील, कोणतेही एक कोटेशन स्वीकारणे अथवा नाकारणेचा अधिकार निम्नस्वाक्षरीकार यांनी राखन ठेवला

अ) मळ प्रतितील दरपत्रक

क) कॉन्टॅक्टर परवाना ड) जी.एस.टी. नोंदणी प्रमाणपत्र

टिप: - सदर कोटेशन नगरपरिषदेच्या www.ambarnathcouncil.net या संकेतस्थळावर उपलब्ध आहे प्रत:- सुरक्षा विभाग नगरपरिषद नोटीस बोर्डावर प्रसिध्दीकरिता.

> (डॉ. प्रशांत रसाळ) मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपरिषद, अंबरनाथ

**नोंदणीकृत कार्यालय** : टीजेएसबी हाऊस, प्लॉट क्र. बी ५, रोड क्र.२, वागळे इंडस्ट्रीयल र्डस्टेट, ठाणे (पश्चिम)-४००६०४.. 🖀 दुरध्वनी क्र. ०२२-२५८७ ८५००

# TJSB SAHAKARI BANK LTD. MULTI-STATE SCHEDULED BANK

**मुख्य वसुली कार्यालय** : मधुकर भवन, रिकव्हरी डिपार्टमेंट, ३ रा मजला, वागळे इस्टेट रोड नं.९६.

टाणे (पश्चिम) - ४०० ६०४. 🖀 दुरध्वनी क्र. ०२२ - २५८३ ८५००.

## जाहीर लिलाव

**इंटरेस्ट ॲक्ट, २००२** अन्वये नियुक्त केलेल्या **बॅ**केच्या **अधिकृत अधिकाऱ्यांकडून** खालील कसूरवार . कर्जदारांविरुध्द **टीजेएसबी सहकारी बँक लि.** ने वसुली कारवाई सुरू करून सदर ॲक्टच्या कलम १९ (२) अन्वये **दि.२७.०९.२०२१** रोजी **मे. अमर मार्केटिंग एजन्सीज प्रा<sup>ँ</sup>. लि. त्याच्या संचालकाद्वारे:- १. सौ** योगिता विपुल पटेल, २. श्री अमर प्रफुल्ल पटेल, ३. विपुल हिम्मतलाल पटेल आणि इतर यांना मागणी **सूचना** जारी केली.

०१.०९.२०२१ पासूनच्या पुढील व्याजासह ३१.०८.२०२१ रोजीच्या रु. ६,३२,५४,३९८.४२ (रुपये सहा **कोटी बत्तीस लाख चौपन्न हजार तीनशे अठयाण्णव आणि बेचाळीस पैसे मात्र)** रकमेची परतफेड केलेली नाही. म्हणून **प्राधिकृत अधिकाऱ्यांनी** सदर ॲक्टच्या **कलम १३(४) आणि कलम १४ अन्वये** खाली वर्णन

मी, निम्नस्वाक्षरीकार**, टीजेएसबी सहकारी बँक लि. चे अधिकृत अधिकारी** म्हणून विहित कायद्यात नोंदविले प्रमाणे निविदा मागवून **"जशी आहे तशी" जंगम मालमत्तेशिवाय** कर्जाच्या वसुलीसाठी सदर मालमत्ता विकण्याचे ठरविले आहे.

यांचे नाव	स्थावर मालमत्तांचे वर्णन
9. मेसर्स. अमर मॉकेंटींग एजन्सीज प्रा. लि., प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि त्यांच्या संचालकांद्वारे : 9. सौ. योगिता विपुल पटेल २. श्री. अमर प्रफुल पटेल ३. श्री. विपुल हिम्मतलाल पटेल	अ) दुकान क्र.२३/ए, अंदाजित क्षेत्रफळ सुमारे २३० चौ.फूट बिल्टअप क्षेत्र त्यांसहित तळमजल्यावरील बाल्कमी, सी विंग, "ओम श्रीपाल नगर बी ॲण्ड सी को.ऑप. हौ.सोसायटी ति.," गाव - कांदिवली (साईबाबा मंदीर रोड), बोरिवली (पश्चिम), तालुका - बोरिवली, जिल्हा - मुंबई. राखीव रक्कम : रु.७२,४५,०००.०० ईएमडी रक्कम : रु.७२,४५,०००.००
(कर्जदार) २. श्री. विपुल हिम्मतलाल पटेल संचालक/जामीनदार/गहाणदार ३. श्री. अमर प्रफुल पटेल संचालक/जामीनदार/गहाणदार ४. सौ. योगिता विपुल पटेल	ब) दुकान क्र.सी-२२, तळ मजला, सी विंग, अंदाजित क्षेत्रफळ सुमारे ४०८ चौ.फुट कार्पट, "ओम श्रीपाल मगर बी ॲण्ड सी को.ऑप. हौ.सोसायटी लि.," गाव - कांदिवली (साईबाबा मंदीर रोड), बोरियली (पश्चिम), तालुका बोरियली, जि.मुंबई राखीव रक्कम : रु.१९,४४,०००.०० ईएमडी रक्कम : रु.१९,४३,५००.००
संचालक/जामीनदार/गहाणदार ५. श्री. समीर जगदीशचंद्र पांड्या जामीनदार ६. सौ. पद्मा समीर पांड्या जामीनदार	क) फ्लॅंट क्र.५०३, अंदाजित क्षेत्रफळ सुमारे ४९० चौ.फूट बिल्टअप क्षेत्र, पाचवा मजला, बी.एम.सी. एम्प्लॉईज "परिमल को.ऑप. हौ.सोसाबटी लि.," गाव एक्सार, (गांवदेवी स्पोर्ट्स क्लब समोर, चिक्रवाडी), बोरिवली, तालुका - बोरिवली, जिल्हा - मुंबई. राखीव रक्कम : रु.७९,७६,५००.००
मुख्य वसुली विभाग कर्ज खाते क्र. 1/CCR-2255, 1/SAHAYOGR-3	राजाव रक्कन : रु.७,२७,६५०.०० ईएमडी रक्कम : रु.७,२७,६५०.००

२२.११.२०२३ (दुकान क्रमांक २३/ए आणि दुकान क्रमांक ालमत्तांच्या निरीक्षणाचे सी-२२ साठी) २३ ११ २०२३ (फ्लॅट कमांक ५०३ साठी) देनांक आणि वेळ स. ११:०० ते दुपारी ०२:०० च्या दरम्यान

आणि वेळ

अटी व शर्तीः

. ठळकपणे "स्थावर मालमत्तांच्या खरेदीसाठी प्रस्ताव म्हणजेच İ. श्री. विपुल हिम्मतलाल पटेल आणि सौ. योगिता विपल पटेल यांचे दकान क.२३/ए. ओम श्रीपाल नगर बी आणि सी सीएचएसाएल. ii. श्री. विपल हिम्मतलाल पटेल यांचे दुकान क्र. सी-२२, ओम श्रीपाल नगर बी आणि सी सीएचएसएल. iii. श्री. अमर

येणारी ईएमडी रक्कम किंवा **आरटीजीएसद्वारे खाते क्र. 001995200000001**, आयएफएससी कोड TJSB000001 मध्ये हस्तांतरित करावी. निम्नस्वाक्षरीकारांकडून अशा तन्हेने प्राप्त झालेले प्रस्ताव उपरोक्त ठिकाणी **दि.०५.१२.२०२३** रोजी उघडून

प्रफुल्ल पटेल आणि श्री. विपुल हिम्मतलाल पटेल यांचे फ्लॅट क्र. ५०३, बी.एम.सी. कर्मचारी परिमल

सीएचएसएल" असे लिहिलेल्या एका मोहोरबंद पाकिटातून प्रस्तावांना ठेवून सदर प्रस्तावाचे मोहरबंद पाकिट

विचारात घेतले जातील. स.११.०० वाजता (दुकान क्रमांक २३/ए साठी), दुपारी १२:०० वाजता (दुकान क्रमांक सी-२२ साठी) आणि दुपारी ०१:०० वाजता (फ्लॅट क्र. ५०३ साठी).

दुकान क्रमांक २३/ए आणि दुकान क्रमांक सी-२२ स्वतंत्रपणे लिलावात बोलीदार यशस्वी झाल्यास दोन

दुकानांमधील भिंत बांधण्याचा खर्च टीजेएसबी सहकारी बँक लि. द्वारे केला जाईल

कोणताही प्रस्ताव स्वीकारण्याचे किंवा फेटाळण्याचे आणि/किंवा लिलाव रद्द करण्याचे आणि/किंवा सुधारण्य आणि/किंवा पुढे ढकलण्याचे अधिकार निम्नस्वाक्षरीकारांनी राखून ठेवले आहेत.

खाली स्वाक्षरी केलेले याद्वारे कर्जदार/गहाणदार/ना, आणि/किंवा कायदेशीर वारसांना, कायदेशीर प्रतिनिधी (ते) (मग ते ज्ञात असोत किंवा अज्ञात), निष्पादक(चे), प्रशासक(चे), उत्तराधिकारी (ते) आणि नियुक्त (ने) यांना सूचित करतात संबंधित कर्जदार/गहाणदार (ने) (मृत झाल्यापासून) किंवा फरार, यथास्थिती, नोटीसच्य तारखेपासून १**५ दिवसांच्या** आत संपूर्ण थकबाकी भरणा करावी. अन्यथा **अधिकृत अधिकारी सिक्युरिटी** इंटरेस्ट (इंन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(५) नुसार येथे नमूद केलेली सुरक्षित मालमत्तेची विक्री करण्यात येईल.

सर्व किंवा अशा कोणत्याही व्यक्ती (व्यक्तींना) या मालमत्तेबाबत वाटा, हक्क, शीर्षक, लाभ, व्याज, दावा किंवा मागणी यांच्या उक्त मालमत्तेच्या किंवा त्यांच्या कोणत्याही भागासंदर्भात विक्री, वाटप, देवाणघेवाण, गहाण, भाडे, पोट-भाडे, भाडेपद्टी, धारणाधिकार, शुल्क, देखभाल, परवाना, भेटवस्तू, वारसा, वाटा, ताना, सहजता. विश्वास, वसीयत ताबा, असाइनमेंट किंवा कोणत्याही स्वरूपाचा भार किंवा अन्यथा खाली नमूद केलेल्या पत्त्यावर अधोस्वाक्षरीत लेखी कळवावे अशी विनंती केली जात आहे. जाहिरात प्रकाशित झाल्यापासून **०७ दिवसांच्या** आत सर्व आवश्यक आणि सहाय्यक दस्तऐवजांसह, अशा दाव्याचा संदर्भ न देता कोणता व्यवहार पूर्ण केला गेला नाही तर अशा कोणत्याही व्यक्तीने त्याचे अधिकार माफ केले आहेत असे मानले जाईल आणि **टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड** वर बंधनकारक राहणार नाही.

अटी आणि शर्तीच्या पत्रकासह निविदा प्रपत्रे रु १००/- अधिक जीएसटी रु. १८/-, एकूण रु. ११८/-किंमतीसह प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.

(संपर्क क्रमांक - ८४२२९३६८७२/९३२३२२००४२/७७३८१३६००९/०२२-२५८३ ८५८२/५९४/७५२). बँकेकडूनच लिलाव निश्चित केला जाईल. बँकेने लिलावाकिरता कोणताही व्यक्ती किंवा एजन्सी नियुक्त केलेली

नाही. प्रकाशन म्हणजे उपरोक्त कर्ज खात्यांच्या कर्जदार/जामीनदार/गहाणदारांना १५ दिवसांची सूचना देखील आहे.

(प्राधिकृत अधिकारी) सरफैसी ॲक्ट २००२ अन्वये टीजेएसबी सहकारी बँक लि. च्या साठी आणि वतीने

खटला क्र. ३६४ सन २०२२

प्राधिकृत अधिकारी एनकेजीएसबी को-ऑप. बँक लि. (सरफैसी ॲक्ट २००२ अन्वये)

ाद्वारे सचना देण्यात येते की, कंपनी योजना अर्ज (सीएए) क्र. २३६ / एमबी / २०२३ मध्ये दिनांक ९ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या आदेशाद्वारे ("आदेश") माननीय राष्टीर हंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ **("माननीय खंडपीठ")** यांनी निर्देश दिले आहेत की, सनोफी इंडिया लिमिटेड आणि सनोफी कंइयुमर हेल्थकेअ डिया लिमिटेड आणि त्यांचे संबंधित भागधारक आणि क्रेडिटर्स यांच्यातील व्यवस्था योजना **("योजना")** विचारत घेण्यासाठी आणि योग्य वाटल्यास, फेरफारांस किंवा त्याशिवाय मंजर करण्याबाबत सनोफी इंडिया लिमिटेड ("डिमर्ज्ड कंपनी") यांच्या इक्विटी भागधारकांची बैठक दिनांक १८ डिसेंबर २०२३ रोजी सकाळ .१.०० वाजता (ऑयएसटी) **("बैठक")** व्हिडीओ—कॉन्फरिसंगद्वारे किंवा इतर ऑडिओ—व्हिज्युअल साधनांद्वारे **("व्हीसी/ओएव्हीएम")** आयोजि

गननीय न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार त्यामध्ये निर्देशाप्रमाणे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय **("एमसीए")** यांच्याद्वारे निर्गमित केलेल्या लागू सामा परिपत्रिके, सिक्युरिटीज अँड एक्स्वेंज बोर्ड ऑफ इंडिया लिस्डिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन, २०१५ **("एलओडिआर")** चे नियम ४४ आणि इन्स्टिटयूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया **("एसएस–२")** द्वारे जारी केलेल्या सर्वसाधारण सभेचे सचिवीय मानक सह वाचल्या जाणा—या कंपनी कायदा, २०१३ **("२०१३ कायदा")** च्या तरतुर्दीचे पालन करन डिमर्ज्ड कंपनीने दिनांक १८ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १:०० वाजता (आयएसटी) इक्विटी भागधारकांची बैठक व्हीसी/ओएव्हीएमद्वारे आयोजित करत आहे. ज्या सदस्यांनी त्यांचे ई—मेल आयडीज डिमर्ज्ड कंपनी/डिपॉझिटरी/डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट्स **("डीपी")**/डिमर्ज्ड कंपनी/नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटर

लिमिटेडच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट **("आरटीए")** यांच्याकडे नोंदवले आहेत आणि ज्यांची नावे इन्डेक्स ऑफ बेर्नेफिसीअल ओनर्स (डिपॉझिटरीजने दिलेले) सह सदस्यांच्या नोंदणीमध्ये दिनांक २२ सप्टेंबर २०२३ पर्यंत दिसत आहेत, त्यांना उपरोक्त सुचना दिनांक ११ नोव्हेंबर २०२३ एजाकरचन्ना चरण्य) चर्च चर्चनाच्या गायपानच्या एजाक २२ चर्चार २०२३ पर्यंग एखत आहत, त्यांना उपयक्त खुषना ादनाक ११ नाव्हेबर २०२३ सोबत (१) २०१३ कायद्याचे कलम १०२, २३० ते २३२ आणि इतर लागू तरतृदीसह वाचले जाणारे कंपनी (तडजोड, व्यवस्था आणि एकत्रिकरण) नियम २०१६ **(<sup>4</sup>२०१६ जियम"**) चे नियम ६, सेबी लिस्टिंग रेप्युलेशन्स आणि इतर लागू सेबी परिपत्रिक अन्वये आवश्यक असलेले निवेदन आणि (पप) संबंधित सुचनेचे संलग्न कागदपत्रे हे दिनांक ११ नोव्हेंबर २०२३ रोजी इलेक्टिगेनिक पद्धतीने पाठविण्याचे काम पुर्ण केले आहे.

उक्त सूचनेची एक प्रत निवेदन आणि त्यासोबत जोडलेल्या संलग्न कागदपत्रे योजनेसह www.sanofiindialtd.com या डिमर्ज्ड कंपनीच्य संकेतस्थळावर तसेच www.nsdl.com या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या **("एनएसडिएल"**) संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिले आहेत. याव्यतिरिक्त, सूचना, स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळावर म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड अनुक्रमे vww.bseindia.com आणि www.nseindia.com येथे आणि सेबीच्या www.sebi.com वर सद्धा उपलब्ध आहेत.

जर कोणत्याही सदस्याला सूचना, निवेदन आणि इतर संबंधित संलग्न कागदपत्राची प्रत प्रत्यक्ष प्राप्त करावयाची असेल तर त्यानी डिमर्ज्ड कंपनीच्या कंपनी सचिवांना पहतवण्पसं/देविण्ववउ येथे विनंती पाठविली जाऊ शकते. डिमर्ज्ड कंपनी ते सदस्यांच्य गोंदणीकृत पत्यावर पाठविण्याची व्यवस्था करतील. वैक्लपिकरित्या, सदस्य उपरोक्त दस्तऐवज सनोफी हाऊस, सीटीएस क्रमांक ११७—बी, एल ॲड टी बिझनेस पार्क, साकी विहार रोड, पबई, मुंबई 🕒 ४०००७२, भारत या डिमर्ज्ड कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयातुन दिनांक ११ नोव्हेंबर २०२३ ते १७ डिसेंबर २०२३ दरम्यान सर्व कामकाजाच्या दिवसामध्ये (शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टी वगळता) सकाळी १०:३० (आयएसटी) ते दुपारी ४:०० वाजता (आयएसटी) या वेळेत मोफत मिळवू शकतात. सूचनेमध्ये नमुद केल्यानुसार कागदपत्राची इलेक्टिॉनिक प्रत तपासणीसाठी डिमर्ज्ड कंपनीच्या या संकेतस्थळावर www.sanofiindialtd.com क

ही बैठक व्हीसी/ओएव्हीएमद्वारे आयोजित केली जात असल्याने, सदस्यांची प्रत्यक्ष उपस्थिती रद्द करण्यात आली आहे. त्यानुसार, डिमर्ज्ड कंपनीच्या

सदस्यांद्वारे प्रॉक्सी नियुक्त करण्याची सुविधा उपलब्ध नाही. ाननीय न्यायाधिकरणाच्या निर्देशानुसार, सुश्री शशिकला नायर, आयआरएस (निवृत), हे अयशस्वी झाले तर श्री. रोडॉल्फो ह्मेझ, अर्जदार∕डिम् कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, हे अयशस्वी झाले तर श्री. वैभव करंदीकर, अर्जदार/डिमर्ज्ड कंपनीचे मुख्य वित्तय अधिकारी आणि संपूर्ण वेळ नंचालक यांना एनसीएलटीने बोलावलेल्या बैठकीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहेत

सेबी मास्टर परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी—२/पी/सीआर/२०२३/९३ दिनांक २० जून २०२३ ("सेबी योजना परिपत्रक") आणि इतर लागू सेबी परिपत्रके, जर असतील तर, सह वाचले जाणा—या कायद्याचे कलम २३०(६) नुसार डिमर्ज्ड कंपनीच्या इक्विटी भागधारकांच्या आवश्यक बहुमतानी ही योजना मंजूर केली असेल तर, माननीय न्यायाधिकरणाच्या त्यानंतरच्या मंजुरीच्या अधीन असेल आणि आवश्यक वाटतील अशा इतर कोण ऱ्याही नियामक किंवा वैधानिक प्राधिकरणाकंडन अशा इतर अनमोदन, परवानग्या आणि मंजरी मिळतील

—िमतदान : माननीय न्यायाधिकरणाच्या आदेशाचे आणि २०१३ कायद्याचे कलम १०८ आणि इतर लागू तरतुदी सह वाचले जाणा—या कंपनी (व्यवस्था भाणि प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० बेळोबळी सुधारित केल्याप्रमाणे, नियमन ४४ आणि सेबी लिसिंग रेयुलेशन्स आणि इतर लागू तरतूदीस् बाचल्या जाणा—या सेबी योजना परिपत्रिक, एसएस—२ पालन करन, डिमर्ज्ड कंपनी आफ्ल्या सदस्यांना एनएसडीएल्ड्रारे प्रदान केलेल्या सुविधाद्वाः बैठकीपुवी रिमोट ई—मतदान आणि बैठकी दरम्यान रिमोट ई—मतदानची सुविधा प्रदान केली जात आहे.

कार्यक्रम ई–मतदानाची अंतिम तारीख ११ डिसेंबर २०२३ रिमोट ई–मतदानाच्या कालावधीची सुरुवात १५ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९:०० वाजता (आयएसटी)

रिमोट ई—मतदानाचा मॉडयुल त्यानंतर एनएसडीएलद्वारे अक्षम केले जाईल. कंपनी बैठकीमध्ये ई—मतदानाची सुविधा सुद्धा उपलब्ध करुन देत आहे. सदस्यांचे मतदानाचे अधिकार अंतिम तारीखेला म्हणजेच ११ डिसेंबर २०२३ रोजी कंपनीच्या पेड—अप इक्विटी रोअर भांडवलाच्या त्यांच्या हिरश्याच माणात असतील. ज्या व्यक्तीने नाव डिमर्ज्ड कंपनी/आरटीएद्वारे ठेवलेंल्या सदस्यांच्या नोदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीद्वारे ठेवलेल्या इन्डेक्स ऑफ वेनेफिसीअल ओनर्समध्ये अंतिम तारखेपर्यंत नोंदवले गेले आहे केवळ त्यांनाच मतदानाचा अधिकार असेल

१७ डिसेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता (आयएसटी)

सदस्यांना बैठकीदरम्यान ई—मतदानाची सुविधा दिली जाईल आणि ज्यांनी यापुर्वी रिमोट ई—मतदानाद्वारे (सभेपुर्वी) ठरारावर आपले मत दिलेले नाही अशा ठरारावर मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र असतील. ज्या सदस्यांनी सभेपुर्वी रिमोट ई—मतदानाद्वारे ठरारावर आपले मत दिले आहे, ते देखील व्हीसी/ओएव्हीएमद्वारे बैठकीमध्ये भाग घेण्यास पात्र असतील परंतु त्यांना अशा ठरारावर त्यांचे मत पुन्हा देण्याचा अधिकार असणार नाही. बैठकीच्या दिवशी ई—मतदानाचा मॉडयल एनएसडीएलद्वारे बैठक संपल्यानंतर १५ मिनिटानंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल

कोणतीही व्यक्ती जी डिमर्ज्ड कंपनीचे शेअर्स घेते आणि अंतीम तारखेनंतर डिमर्ज्ड कंपनीचे सदस्य बनते तसेच बैठकीची कार्यवाही पाहू इच्छिते त कंपनीच्या रजिस्टार आणि एजंटला. लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना सी—१०१. २४७ पार्क. एलबीएस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मंबर् ४०००८३ येथे पत्र किंवा मअवजपदहण्पदअमेजवते/सपदापदजपउमण्बवण्पद या ईमेल आयडी वर ईमेल पाठवृत्त, सदस्यांचे नाव, डीपी आयडी/ग्राहक गयडी आणि कंपनीचे नाव यासारखी तपशील प्रदान करुन लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापी, अशा व्यक्तीला ठरारावर (बैठकीच्य भाधी आणि दरम्यान) मत देण्याचा अधिकार असणार नाही.

#### ई-मेल पत्त्याच्या एक वेळ नोंदणीसाठी (भौतिक स्वरुपात किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरुपात असलेल्या शेअर्ससाठी) खालिलप्रमाणे प्रक्रिया करावी लागेलः

ज्या सदस्यांचे ई—मेल पत्ते डिमर्ज्ड कंपनी/डीपी/आरटीए मध्ये नोंदणीकृत नाहीत, ते नोटीसच्या 'नोट्स' विभागात दिलेल्या प्रक्रियेचे अनुसरुण करु शकतात आणि त्यांचा ईमेल पत्ता आरटीएकडे दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता (आयएसटी) किंवा त्यापुर्वी सूचना, लॉगिन आयडी सह रिमोट ई—मतदानाची प्रक्रिया आणि रिमोट ई—मतदानाचा पासवर्ड प्राप्त करण्यासाठी नोंदणीकृत करु शकतात. प्रक्रियेचा सारांश खालिलप्रमाणे आहे:

g. https://web.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html या लिंक ला भेट द्या. ी. ड्रॉप—डाउनमधून डिमर्ज्ड कंपनीचे नाव निवडा : सनोफी इंडिया लिमिटेंड

सी. संबंधित फिल्डमध्ये तपशील जसे की डीपी आयडी आणि क्लायंट आयडी (जर शेअर्स इलेक्ट्रॉनिक स्वरुपात

असल्यास)/फोलिओ क्रमांक आणि प्रमानपत्र क्रमांक (जर शेअर्स भौतिक स्वरुपात असल्यास), भागधारकाचे नाव, पॅन, मोबाइल क्रमांक आणि ई—मेल पत्ता प्रविष्ट करा.

डी. सिस्टम मोबाइल क्रमाक आणि ई—मेल पत्त्यावर वन टाईम पासवर्ड ('ओटीपी') पाठवेल. मोबाइल क्रमाक आणि ई—मेल पत्त्यावर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करा आणि सबमिट करा.

रिमोट ई-मतदानाच्या कालावधीची समाप्ती

—मेल पत्त्याची यशस्वी नोंटणी केल्यानंतर, एनएसडीएल लॉगिन आयडी आणि रिमोट ई—मतदानासाठी पासवर्डसह सचनेची एक प्रत अशा नोंटणीकर –मेल पत्यावर पाठवेल. काही शंका असल्यास, सदस्य हे एनएसडीएलचे वरिष्ठ व्यवस्थापक सुश्री पल्लवी म्हात्रे किंवा एनएसडीएलचे सहाय्यः पाध्यक्ष श्रा. अमित विशाल यांना evoting@nsdl.co.in वर पत्र लिहू शकतात

पढे. भौतिक स्वरुपात शेअर्स धारण केलेले कोणतेही भागधारक किंवा डिमर्ज्ड कंपनीचे शेअर्स घेणारे भागधारक किंवा सचना पाठवल्यानंतर कंपनीचे झाले . दस्य आणि अंतीम तारखेपर्यंत म्हणजेच ११ डिसेंबर २०२३ रोजी शेअर्स धारण केलेले, evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून किंवा आरटीए गुन्याशी संपर्क साधून युझर्स आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. तथापि, जर एखाद्या व्यक्तीने रिमोट ई—मतदानासाठी आधिच एनएसडीएल मध्ये ॉटणी केली असेल तर सदस्य मतदान करण्यासाठी त्यांचो पुर्वीचा युझर्स आयडी आणि पासवर्ड वापरु शकतात. त्याचा तपशील सुचनेच्या 'नोटस मभागात नमूद केला आहे. सदस्यांनी ते काळजीपूर्वक वाचावे ही विनंती.

गननीय न्यायाधिकरणाने श्री. एस. एन. विश्वनाथन (सदस्यत्व क्रमांक एसीएस ६१९५५ आणि सीपी क्रमांक २४३३५) आणि ते अयशस्वी झाल्यामु. सीपी क्रमांक १०९८०) यांना डिमर्ज्ड कंपनीचे छाननीकर्तो म्हणून रिमोट ई—मतदानाची प्रक्रियेची तसेच बैठकीदरम्यान ई—मतदानाची छाननी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी आणि बैठक संपल्यानंतर दोन कामकाजाच्या दिवसामध्ये बैठकीच्या अध्यक्षांना किंवा अध्यक्षांनी अधिकृत केलेल्या गेणत्याही व्यक्तीला दिलेल्या मतांचा अहवाल सादर करण्यासाठी नियुक्त केले आहे ततदानाचे निकाल डिमर्ज्ड कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात तसेच www.sanofiindialtd.com या डिमर्ज्ड कंपनीच्या संकेतस्थळावर तसेच

www.nsdl.com या एनएसडिएलच्या संकेतस्थळावर त्या तारखेला बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांना ाठविल्याशिवाय प्रदर्शित केले जातील गत्याही शंका/तक्रारींच्या बाबतीत, सदस्य हे डाउनलोड विभागात भागधारकांसाठी उपलब्ध असलेल्या वारंवार विचारले जाणारे प्रश्न ('एफएक्यू

आणि ई—मतदान युझर्स मॅन्युअल पाहू शकतात किंवा टोल फ्री क्रमांक: १८००१०२०९९० आणि १८००२२४४३० यावर कॉल करु शकतात किंव

सनोफी इंडिया लिमिटेडसाठी

ठिकाण : मुंबई, भारत.

दिनांक : ११ नोंव्हेंबर २०२३

।अवजपदी/देकसण्बवण्पद वर व्यवस्थापक श्रीमती पल्लवी म्हात्रे विंनती पाठव शकतात.

सुश्री शशिकला नायर, आयआरएस (निवृत) बैठकीसाठी अध्यक्षांची नियुक्ती

दिनांक : १४.११.२०२३ ठिकाण : ठाणे. \*उपरोल्लेखित मराठी मजकुरामध्ये काही संदिग्धता असल्यास / आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा.

कोटेशन नोटीस

ı	and and active the militial of militial and the active and and active and and			
ı	कागदपत्रात खरेपणा न आढळल्यास कोटेशन फेटाळण्यात येतील याची नोंद घ्यावी.			
ı	अ.क्र.	कामाचा तपशील	अंदाजित रक्कम रु.	इसारा रक्कम
ı			(GST वगळून)	₹.
ı	१	अंबरनाथ पश्चिमेकडील वडोलगांव सुरेश म्हात्रे यांचे	५,९५,२१८.००/-	५,९५२/-
ı		घराजवळ व गॅलक्सी मॉल गेट समोरील सामुदायिक		
ı		शौचायल दरुस्ती करणे		

१) तांत्रिक बोलीचा लिफाफा क्र. ०१ २) वित्तीय बोलीचा लिफाफा क्र. ०२

अ) पॅनकार्ड ब) ईपीएफ प्रमाणपत्र

ड) इसारा रकमेचा डी.डी.

सही/-

... कर्जदार, गहाणदार आणि जामीनदारांनी निर्धारीत मुदतीत सदर मागणी सूचनेत नमुद केल्याप्रमाणे **दि**. केलेल्या **स्थावर मालमत्तांचा कब्जा घेतला.** 

कर्जदार /जामीनदार /गहाणदार		राखीव किंमत आणि ईएमडी रकमेसह
यांचे नाव		स्थावर मालमत्तांचे वर्णन
१. मेसर्स. अमर मार्केटींग एजन्सीज प्रा.	अ)	दुकान क्र.२३/ए, अंदाजित क्षेत्रफळ सुमारे २३० चौ.फू
लि.,		बिल्टअप क्षेत्र त्यांसहित तळमजल्यावरील बाल्कनी, सी विंग
प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि त्यांच्या		"ओम श्रीपाल नगर बी ॲण्ड सी को.ऑप. हौ.सोसायटी लि.
संचालकांद्वारे :		गाव - कांदिवली (साईबाबा मंदीर रोड), बोरिवली (पश्चिम)
१. सौ. योगिता विपुल पटेल		तालुका - बोरिवली, जिल्हा - मुंबई.
२. श्री. अमर प्रफुल पटेल		राखीव रक्कम : रु.७२,४५,०००.००
३. श्री. विपुल हिम्मतलाल पटेल		ईएमडी रक्कम : रु.७,२४,५००.००
(कर्जदार)	١.	•
२. श्री. विपुल हिम्मतलाल पटेल	ब)	दुकान क्र.सी-२२, तळ मजला, सी विंग, अंदाजित क्षेत्रफळ
संचालक/जामीनदार/गहाणदार		सुमारे ४०८ चौ.फुट कार्पेट, "ओम श्रीपाल नगर बी ॲण्ड स
		को.ऑप. हौ.सोसायटी लि.," गाव - कांदिवली (साईबाबा मंदी
३. श्री. अमर प्रफुल पटेल		रोड), बोरिवली (पश्चिम), तालुका बोरिवली, जि.मुंबई
संचालक/जामीनदार/गहाणदार		राखीव रक्कम : रु.१,५४,३५,०००.००
४. सौ. योगिता विपुल पटेल		ईएमडी रक्कम : रु.१५,४३,५००.००
संचालक/जामीनदार/गहाणदार	क)	फ्लॅट क्र.५०३, अंदाजित क्षेत्रफळ सुमारे ४९० चौ.फू
५. श्री. समीर जगदीशचंद्र पांड्या		बिल्टअप क्षेत्र, पाचवा मजला, बी.एम.सी. एम्प्लॉईज "परिमव
जामीनदार		को.ऑप. हौ.सोसायटी लि.," गाव एक्सार, (गांवदेवी स्पोट्
६. सौ. पद्मा समीर पांड्या		क्लब समोर, चिकूवाडी), बोरिवली, तालुका - बोरिवर्ल
जामीनदार		जिल्हा - मुंबई.
		राखीव रक्कम : रु.७२,७६,५००.००
मख्य वसली विभाग	I	<u></u>

ले<mark>लावाचे ठिकाण : टीजेएसबी सहकारी बँक लि.</mark> "मधुकर भवन", रिकव्हरी डिपार्टमेंट, तिसरा मजला, वागळे इस्टेट, रोड नं. १६, ठाणे (पश्चिम)- ४०० ६०४.

०५.१२.२०२३ स. ११:०० वाजता (दुकान क्रमांक २३/ए साठी) नालमत्तांच्या लिलावाचा दिनांक ५.१२.२०२३ दु. १२:०० वाजता (दुकान क्रमांक सी-२२ साठी) ०५.१२.२०२३ दु. ०१:०० वाजता (फ्लॅट क्र. ५०३ साठी)

उपरोक्त विकाणी **दि.०४.१२.२०२३** रोजी **सायं.५.००** पूर्वी आणावेत आणि **दि.०४.१२.२०२३ सायं.५.००** पूर्वी **सुंबई** येथे देय असलेल्या **टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड**च्या नावे डीडी/पे ऑर्डरद्वारे हस्तांतरित करण्यात